## Page 1 of 4





June 1, 2021

 Corporate Relationship Department BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400001. Manager – Listing

National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, C-1, Block G,

Bandra Kurla Complex, Bandra (E),

Mumbai - 400 051.

Sub.: Newspaper publication in Business Standard (English), Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) today i.e. June 1, 2021 by Kansai Nerolac Paints Limited on Annual General Meeting of the Company.

Ref.: 1. Regulation 30 and Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

2. Scrip Codes: BSE - 500165, NSE - KANSAINER

Dear Sirs,

In terms of the provisions of Regulation 47 read with Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the newspaper cuttings of the Notice published in pursuance of the General Circular No. 02/2021 dated January 13, 2021 read with General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs, in Business Standard (English) (published in all editions across India; copy of Mumbai Edition is attached), Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) (published in Mumbai edition) today i.e. June 1, 2021, intimating that the 101st Annual General Meeting of Kansai Nerolac Paints Limited, will be held on Friday, June 25, 2021 at 11.00 a.m. (IST), through Video Conferencing or Other Audio Visual Means.

This is for your information and record.

For KANSAI NEROLAC PAINTS LIMITED

G. T. GOVINDARAJAN COMPANY SECRETARY

Encl: As above

(₹ in Lakhs

### **Business Standard MUMBAI EDITION**

Printed and Published by Sangita Kheora on behalf of Business Standard Private mited and Printed at M/s. Dangat Media Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC ndustrial Area, Vishnu Nagar, Digha, Nav Mumbai, 400708 and M/s. Nai Dunia 23/4, 23/5, Sector-D, Industrial Area, J.K Road, Near Minal Residency, Bhopal (M.P.)-462023. & Published at

H/4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai- 400013

Editor : Shyamal Majumdar RNI NO: 66308/1996 Readers should write their feedback at feedback@bsmail.in Fax: +91-11-23720201

For Subscription and Circulation enquiries please contact: Ms. Mansi Singh Head-Customer Relations siness Standard Private Limited. H/4 & I/3, Building H.Paragon Centre, Opp Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai - 400013

E-mail: subs bs@bsmail.in

Overseas subscription: (Mumbai Edition Only)

One year subscription rate by air mail INR 51765 : USD 725 DISCLAIMER News reports and feature articles in siness Standard seek to present an unbiased pic ture of developments in the markets, the corpora orld and the government Actual developmen

can turn out to be different owing to circumstance usuiness Standard of Children and responsibility or investment or business decisions taken by readers on the basis of reports and articles published in he newspaper. Readers are expected to form their usus independent. iwn judgement. Business Standard does not associate itself with o

stand by the contents of any of the advertisements accepted in good faith and published by it. Any claim related to the advertisements should be lirected to the advertisers concerned Inless explicitly stated otherwise, all rights reserved by M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing roduction, tra nation of the contents, in any form or by any means, is prohibited without the prior written con-sent of M/s Business Standard Pvt. Ltd. Any such prohibited and unauthorised act by any person/legal

ntity shall invite civil and criminal liabilities **No Air Surcharge** 

KANSAI

Requirements) Regulations, 2015.

are provided in the Notice of the AGM.

registration of Email IDs for e-voting at the AGM:

Companies Act, 2013.

# CHEMCON

### **Chemcon Speciality Chemicals Limited**

(AN ISO 9001:2015 and ISO 14001:2015 Certified Company) Regd. Office: Block No. 355, Manjusar Kunpad Road, Village: Manjusar, Taluka: Savli, Vadodara – 391775 Email: investor.relations@cscpl.com | Website: www.cscpl.com | Tel: 0265 - 2981195

Statement of Deviation / Variation in utilization of funds raised in IPO

Name of	the listed E	ntitv			Chemcon	Chemcon Speciality Chemicals Limited			
	Fund raising				Public Iss		-		
	Raising fund				September 29,2020 (Allotment Date )				
Amount	Raised				INR 1650 Million (through Fresh Issue)				
Report fi	led for the C	Quarter ended			March 31		,		
Monitorii	ng Agency				Applicable	е			
		lame, if applic			HDFC Ba	nk Limited			
Is there a	Deviation/	/ariation in us	e of funds raise	d	No				
			nt to change in						
		or objects, wh	ich was approve	d	Not Applie	cable			
	nareholders								
	If yes, Date of shareholders Approval			Not Applicable					
	Explanation for the Deviation/Variation			Not Applie	cable				
Commen	Comments of the Audit Committee after review			Nil					
Comments of the Auditors, if any			No						
Objects for which funds have been raised and where			1.Capital	expenditure towards expans	sion of				
there has	s been a dev	riation, in the f	following table		Manufa	acturing Facility,			
					2. Fundin	g working capital requirement	nts		
					3. Genera	al corporate purposes.			
					No deviation from the objects.				
Original	Modified	Original	Modified		Funds	Amount of Deviation	Damarka		
Object	Object,	Allocation	Allocation,		Utilised	/ Variation for the	Remarks,		
2,000	if any		if any			quarter according to	if any		
			,			applicable object			
	Not applicable as no deviation from the objects								
140t applicable as no deviation from the objects									

Deviation or variation could mean:

**NEROLAC** 

Place · Vadodara

Date: 31-05-2021

KANSAI NEROLAC PAINTS LIMITED

Registered Office: Nerolac House, Ganpatrao Kadam Marg. Lower Parel, Mumbai – 400 013, Maharashtra

Tel.: +91-2224934001, Fax: +91-2224936296

Website: www.nerolac.com Investor Relations E-mail ID: investor@nerolac.com CIN: L24202MH1920PLC000825

**NOTICE TO SHAREHOLDERS WITH RESPECT TO** 

**101ST ANNUAL GENERAL MEETING** 

NOTICE is hereby given that the 101st Annual General Meeting ("AGM") of Kansai Nerolac Paints Limited will be held on Friday, June 25, 2021 at

11 a.m. (IST) through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set out in the Notice of the

AGM which will be circulated for convening the AGM. The AGM will be held without the physical presence of the Shareholders at a common venue.

This is in view of the continuing COVID-19 pandemic and in compliance with

General Circular No. 02/2021 dated January 13, 2021 read with General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, General Circular No. 14/2020 dated

April 8, 2020 and General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars"), Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January

15, 2021 read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 date

May 12, 2020 ("said SEBI Circulars") issued by the Securities and Exchange

Board of India and relevant provisions of the Companies Act, 2013 and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure

The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM and

attendance of the Shareholders attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the

The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2020-21

("Annual Report") is being sent only by electronic mode to those Shareholder whose email addresses are registered with the Company/Depository Participants

in accordance with the aforesaid MCA Circulars and said SEBI Circulars. The Notice of the AGM and Annual Report will also be available on the website of the

Company at www.nerolac.com and websites of BSE Limited at www.bseindia.com

The Company is providing facility of remote e-voting as well as e-voting on the date of AGM to its Members in respect of the business to be transacted at the

AGM, by electronic means. The Company has entered into an agreement with through electronic means to the Shareholders. The instructions for e-voting

Shareholders whose Email IDs are already registered with the Company

Depository, may follow the instructions for e-voting as provided in the Notice of the AGM. Shareholders who are holding shares in physical form or whose

Email IDs are not registered with the Company/ Depository Participants, may follow the following process for procuring User ID and Password and

1. If your e-mail address is not registered with the Depositories (if shares held in

electronic form) / Company (if shares held in physical form), you may register on or before June 15, 2021 5:00 p.m. (IST) to receive the Notice of the AGM

a. Visit to limit high. Repair limit high and repair limit.

b. Select the name of the Company from dropdown.

c. Enter details in respective fields such as DP ID and Client ID (if shares held

in electronic form) / Folio no, and Certificate no, (if shares held in physica

2. In case shares are held in physical mode, please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of PAN card), DAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self atteste

copy of Aadhar Card) by email to evoting@nsdl.co.in for procuring the Usel ID and Password for e-Voting.

3. In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to

evoting@nsdl.co.in for procuring the User ID and Password for e-Voting. If you are an Individual shareholder holding securities in demat mode, you are

requested to refer to the login method explained at step 1 (A) mentioned in the Notice of AGM i.e. Login method for e-Voting and joining virtual meeting for

The Board of Directors has recommended for consideration of the Shareholders a final dividend of ₹4.00 (400%) per Equity Share of the nominal value of ₹1 each which includes special dividend of ₹2.00

(200%) per Equity Share of the nominal value of ₹1 each for the yea ended 31st March, 2021; in addition the Company had declared inter

dividend of ₹1.25 (125%) per Equity Share paid on November 27, 2020. Accordingly, the total dividend is ₹5.25 (525%) per Equity Share for the financial year ended 31st March, 2021 as compared to total dividend of

The Register of Members and Share Transfer books of the Company will

remain closed from Saturday, June 19, 2021 to Friday, June 25, 2021 (both days inclusive), for the purpose of AGM and Dividend. The Dividend, if

declared, will be payable on or after Wednesday, June 30, 2021, to those Shareholders whose names are registered as such in the Register of Members of the Company as on Friday, June 18, 2021 and to the beneficiary holders as per the beneficiary list as on Friday, June 18, 2021 provided by

The Company provides the facility to the Shareholders for remittance of dividend directly in electronic mode through National Automated Clearing House (NACH). In view of the continuing COVID-19 pandemic and resultant

difficulties involved in dispatching of physical dividend warrants, Shareholders holding shares in physical form and desirous of availing this facility of electronic remittance are requested to provide their latest bank account details (Core Banking Solutions Enabled Account Number, 9 digit MICR and 11 digit IFSC Code), along with their Folio Number, to the Company or the Registrar & Transfer Agent of the Company viz. TSR Darashaw Consultants Private Limited. Shareholders holding shares in dematerialized form are requested to provide the said details to their respective Depository Participants. Pursuant to Finance Act 2020, dividend income is taxable in the hands of Shareholders with effect from April 1, 2020 and the Company is required to deduct tax at source from dividend paid to the Shareholders at the prescribed rates. For the prescribed rates for various categories, the Shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereof Shareholders are also requested to refer to the Notice of the AGM for more details on process to be followed from their side, if any, in this regard In line with the General Circular No. 02/2021 dated January 13, 2021 read with General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 issued by the MCA, in case

the depositories, subject to deduction of tax at source where applicable.

along with the Annual Report 2020-21 by completing the process as under

form), Shareholder name, PAN, mobile number and e-mail ID. d. System will send OTP on mobile no. and e-mail ID.

e. Enter OTP received on mobile no. and e-mail ID and submit.

Individual shareholder holding securities in demat mode.

₹3.15 (315%) per Equity Share declared last year.

a. Visit the link https://tcpl.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html

and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

(a) Deviation in the objects or purposes for which the funds have been raised; or

(b) Deviation in the amount of funds actually utilized as against what was originally disclosed; or

(c) Change in terms of a contract referred to in the fund raising documents i.e, prospectus, letter of offer, etc

For Chemcon Speciality Chemicals Limited Sd/-

Raiesh Gandhi

Wholetime Director cum Chief Financial Officer

## MAX FINANCIAL SERVICES LIMITED

(CIN: L24223PB1988PLC008031) Regd. Office: Bhai Mohan Singh Nagar, Railmajra, Tehsil Balachaur, District Nawanshahr, Punjab – 144 533 Tel. No.: 01881-462000, 462001 Fax: 01881-273607 Corporate Office: L20M, Max Towers, Plot No. C-001/A/1, Sector 16B, Noida 201301 Tel. No.: +91 120 4696000

Email: vkrishnan@maxindia.com website: www.maxfinancialservices.com

#### **NOTICE**

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a neeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, June 8, 2021, inter alia, to consider and approve the audited financial results of the Company (both standalone and consolidated) for the quarter and financial year ended March 31, 2021.

This intimation is also available on the website of the Company at www.maxfinancialservices.com and on the websites of Stock Exchanges where the shares of the Company are listed viz., BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

For Max Financial Services Limited

V. Krishnan

Place: Noida Date: May 31, 2021

Company Secretary & Compliance Officer

Government of Kerala

Published Tenders from 24-05-2021 to 30-05-2021 Kerala Public Service Commission

Indian Institute of Management Rohtak
Management City, Southern Bypass, NH 10, Sunaria, Rohtak, Haryana-124010

Invites applications for admission to its 2-Year Executive Post Graduate Diploma in Sports Management (EPGDSM) Batch 04 (2021-23)

Opportunity to pursue MSc Sport Management at

Ulster University, UK

professionals, sports enthusiasts, ex-players, and sports administrators to

Eligibility Criteria: Candidate in any discipline with a minimum of 50%.

For more details please visit: www.iimrohtak.ac.in or reach out to EPGDSM

Selection Process: Sports Aptitude Assessment Test (Online) and

IIM Rohtak invites application from experienced management

Programme Highlights: Visiting faculty from international repute

become leaders in the exciting field of sports management.

Work Experience in relevant field will be an added advantage

universities Live projects in various sporting events

Sports Aptitude Assessment (Online): July 31, 2021

Online Registration Closes: July 19, 2021

E-mail: epgdsm.admission@iimrohtak.ac.in Contact: 01262-228528/512; Mob:7082001611

Online Personal Interviews

Tender ID: 2021 PSC 424150\_1 \* Secretary \* Supply of ipads \* Closing Date: 14-Jun-2021 \* PAC: Rs80000

https://etenders.kerala.gov.infor more details.

Ro.No:24-30/May/2021/PRD/(N)8

# Chemcon Speciality Chemicals Limited (AN ISO 9001:2015 and ISO 14001:2015 0 77

Regd. Office: Block No. 355, Manjusar Kunpad Road, Village: Manjusar, Taluka: Savli, Vadodara – 391775. CHEMCON Email: investor.relations@cscpl.com | Website: www.cscpl.com | Tel: 0265 – 2981195

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2021

	Deutleuleus	0		1	V		
	Particulars	Quarter Ended Year Ended			-naea		
		31-03-2021	31-12-2020	31-03-2020	31-03-2021	31-03-2020	
		(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	
ı	Total income from operations	7,460.40	6,602.15	5,377.82	24,812.25	26,601.66	
Ш	Net Profit/(Loss) for the period (before Tax,	2,129.77	2,200.91	1,301.42	7,605.57	6,492.25	
	Exceptional and/or Extraordinary items)						
III	Net Profit/(Loss) for the period before tax	2,129.77	2,200.91	1,301.42	7,605.57	6,492.25	
	(after Exceptional and/or Extraordinary items)						
IV	Net Profit/(Loss) for the period after tax	1,550.08	1,647.61	979.29	5,639.82	4,885.25	
	(after Exceptional and/or Extraordinary items)						
V	Total Comprehensive Income for the period	1,541.78	1,648.66	991.45	5,634.59	4,933.91	
	[comprising Profit/(Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]						
VI	Equity Share Capital	3,663.07	3,663.07	3,177.78	3,663.07	3,177.78	
VII	Other Equity				31,706.26	11,459.15	
VIII	Earning Per equity Share ( FV ₹ 10/- Per share)	4.23	4.50	3.08	16.48	15.37	
	basic & Diluted (in ₹)*						
	** EDS is not applicated for the guester ended Morsh 24, 2024, guester ended December 24, 2020, and						

\* EPS is not annualized for the quarter ended March 31, 2021, quarter ended December 31, 2020, and quarter ended March 31, 2020

I. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Company's website at www.cscpl.com and the Stock Exchange's Website at www.bseindia.com and www.nseindia.com.

. The Statement also includes the results for the quarter ended March 31, 2020 presented based on the information compiled by the management in accordance with Ind AS, which have not been subjected to review by auditors.

By order of the Board For Chemcon Speciality Chemicals Limited

Kamalkumar Rajendra Aggarwal Place : Vadodara Chairman & Managing Director Date: 31-05-2021

#### **Quarter Ended** Sr. Particulars No. Year Ended 31 03 2021 31 03 2020 31.03.2021 | 31.12.2020 | 31.03.2020

Nahar SPINNING MILLS LIMITED

Regd. Office: 373, Industrial Area 'A', Ludhiana-141003

CIN: L17115PB1980PLC004341, Ph. 0161-2665000, Fax: 0161-2222942

E-mail: secnsm@owmnahar.com, Website: www.owmnahar.com

**EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE** 

**QUARTER & YEAR ENDED 31ST MARCH, 2021** 

Audited Un-audited Audited Audited Audited Total Income from Operations 211883.24 72836.75 63674.22 56947.49 208998.14 Net Profit/(Loss) for the period (before Tax) 5353.49 -7805.96 8793.39 3082.17 -1748.78 Net Profit/(Loss) for the period (after Tax) 6341.39 2022.17 -1338.78 4141.49 -5305.96 Total Comprehensive Income/(Loss) for the 7288.97 3289.56 -1331.06 7933.66 -5456.34 period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income/(Loss) (after tax) **Equity Share Capital** 1803.27 1803.27 1803.27 1803.27 1803.27 (face value of ₹ 5/- each) Other Equity (excluding revaluation reserves 87985.57 80108.28 as shown in the Audited Balance Sheet of previous year) Earnings Per Share (Face Value of ₹ 5/- each) Basic/Diluted (₹) 17.43 5.61 -3.4111.33 -14.41 NOTES:

Place: Ludhiana

Dated: 31st May, 2021

 The Company is operating in single segment i.e. Textile, hence Segment Reporting under Ind As 108- (Operating Segment) is not applicable.

2. The above is an extract of the detailed format of Standalone Financial Results for the guarter /year ended 31st March, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Standalone Financial Results for the quarter / year ended 31st March, 2021 is available on the Stock Exchanges websites i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and also on the company's website www.owmnahar.com.

3. The Board has recommended dividend @30% i.e. ₹ 1.50 per equity shares of ₹ 5/- each on Equity Share Capital for the financial year ended 31st March, 2021 subject to approval by members at the ensuring Annual General Meeting.

4. The Company has been awarded Gold Trophies by TEXPROCIL for the year 2019-2020, for achieving highest export performance in Cotton Yarn under category I as well as under category III.

The above results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board at its meeting held on 31st May, 2021.

For NAHAR SPINNING MILLS LIMITED

JAWAHAR LAL OSWAL (CHAIRMAN) DIN: 00463866

 $\mathbf{a}^{m{p}}$  Capital and Financial Services Ltd.

Regd. Office: 375, Industrial Area 'A', Ludhiana-141003 CIN: L45202PB2006PLC029968 Ph. 0161-2665000, Fax: 0161-2222942 Email: secncfs@owmnahar.com, Website: www.owmnahar.com

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

**QUARTER & YEAR ENDED 31ST MARCH, 2021** 

						( III Editile)
Sr.			Quarter Ended			Ended
No.		31.03.2021	31.12.2020	31.03.2020	31.03.2021	31.03.2020
		Audited	Un-audited	Audited	Audited	Audited
1	Total income from operations (net)	919.34	1325.45	(458.78)	4759.52	2059.85
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax)	686.97	1159.62	(664.23)	4109.55	1319.40
3	Net Profit/(Loss) for the period (after tax)	472.31	772.32	(396.71)	2966.90	1462.78
4	Total Comprehensive Income/(Loss) for the	696.40	3842.82	(5212.87)	7660.23	(11733.95)
	period [Comprising Profit/(Loss) for the					
	period (after tax) and Other Comprehensive					
	Income/(Loss) (after tax)]					
5	Paid up Equity Share Capital	837.31	837.31	837.31	837.31	837.31
	(Face Value of ₹ 5 each)					
6	Other Equity (excluding Revaluation Reserve)	-	-	-	70226.34	62701.77
	as shown in the Audited Balance Sheet of					
	previous year)					
7	Earnings Per Share (Face Value of					
	₹ 5/- each)					
	Basic/Diluted (₹)	2.82	4.61	(2.37)	17.72	8.74
NOTES:						

31st March, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results alongwith Segment Reporting for the quarter and year ended 31st March, 2021 are available on the Stock Exchange websites i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and also available on Company's website i.e. www.owmnahar.com.

financial year ended 31st March, 2021 subject to the approval of the members at the ensuing Annual General Meeting.

Directors at their Meeting held on 31st May, 2021. These results have been audited by the Statutory Auditors of the Company.

							( = a
Sr. Particulars			Quarter Endec	Year Ended			
	No.		31.03.2021 Audited	31.12.2020 Un-audited	31.03.2020 Audited	31.03.2021 Audited	31.03.2020 Audited
	1	Total Income from operations	919.34	1325.45	(500.76)	4638.64	1837.26
	2	Profit before tax	4273.84	2792.67	(801.55)	8369.99	357.63
	3	Net profit after tax	3699.25	2380.86	(682.46)	6097.14	369.53
	4	Total Comprehensive Income	5392.57	7340.32	(6070.72)	15261.50	(15372.25)
	5	Earnings Per Share (Face Value of					
		₹ 5/- each)					
II		Basic/Diluted (₹)	22.09	14.22	(4.08)	36.41	2.21

For NAHAR CAPITAL AND FINANCIAL SERVICES LTD.

**JAWAHAR LAL OSWAL** (CHAIRMAN) DIN: 00463866

# A Nahar POLY FILMS LIMITED

Regd. Office: 376, Industrial Area 'A', Ludhiana-141003 CIN: L17115PB1988PLC008820 Ph. 0161-2665000, Fax: 0161-2222942 Email: secnel@owmnahar.com, Website: www.owmnahar.com

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

**QUARTER & YEAR ENDED 31ST MARCH, 2021** 

(₹ in Lakhs) Sr. Particulars **Quarter Ended** Year Ended 31.03.2021 31.12.2020 31.03.2020 31.03.2021 31.03.2020 Audited Un-audited Audited Audited Audited Total income from operations (net) 9172.19 8198 75 6572 84 30861.28 28210.45 Net Profit for the period (before tax) 1938.89 1998.73 1184.20 6852.85 4453.62 Net Profit for the period (after tax) 1461.31 1523.12 934.14 5143 63 3289.66 3556.54 -241.56 10740.00 -1751.57 Total Comprehensive Income/(loss) for the 4185.36 Period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income/(loss) (after tax)] 1229.40 1229.40 1229.40 1229.40 1229.40 **Equity Share Capital** (face value of ₹ 5/-each) Other Equity (excluding Revaluation Reserve) 26874.98 16380.86 as shown in the Audited Balance Sheet of previous year Earnings Per Share (Face Value of ₹ 5/- each) Basic/Diluted (₹) 5.94 6.19 3.80 20.92 13.38

### NOTES:

Place: Ludhiana

Dated: 31st May, 2021

(₹ in Lakhs

The Company is Operating in Single Segment i.e. BOPP Films. Hence, Segment Reporting as Required under Ind AS 108-(Operating Segment) is not applicable.

The above is an extract of the detailed format of quarterly / year ended audited Financial Results filed with the stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Standalone and consolidated Financial Results for the quarter and year ended 31st March, 2021 are available on the Stock Exchange websites i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and also available on Company's website i.e. www.owmnahar.com.

The Board has recommended Dividend @30% i.e. ₹ 1.50/- per equity shares of ₹ 5/- each on Equity Share Capital for the

financial year ended 31st March, 2021 subject to approval of the members at the ensuing Annual General Meeting The above financial results were reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on 31st May, 2021. The financial results have been Audited by the Statutory Auditors of the

Company

Sr.	Particulars		Quarter Ended	i	Year I	Ended
No.		31.03.2021 Audited	31.12.2020 Un-audited	31.03.2020 Audited	31.03.2021 Audited	31.03.2020 Audited
1	Total income from operations (net)	9172.19	8198.75	6572.84	30828.22	28111.28
2	Net Profit for the period (before tax)	2104.86	2303.65	1027.57	7970.65	4891.54
3	Net Profit for the period (after tax)	1627.28	1828.04	777.51	6261.43	3727.58
4	Total Comprehensive Income/(loss) for the Period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income/(loss) (after tax)]	3810.98	5702.54	-2299.66	13710.77	-6523.85
5	Earnings Per Share (Face Value of ₹ 5/- each) Basic/Diluted (₹)	6.62	7.43	3.16	25.47	15.16

For NAHAR POLY FILMS LTD. Sd/

JAWAHAR LAL OSWAL (CHAIRMAN) DIN: 00463866

For KANSAI NEROLAC PAINTS LIMITED Place: Mumbai Date: May 31, 2021 G. T. Govindarajan Company Secretary

the Company is unable to pay the dividend to any shareholder by the electronic mode, due to non-availability of their latest bank account details, the Company

shall dispatch the dividend warrant/cheque to such shareholder by post

The above is an extract of the detailed format of Financial Results alongwith Segment Reporting for the quarter and year ended

The Board has recommended Dividend of ₹ 1.50/- (i.e. @30%) per Equity Share of ₹ 5/- each on Equity Share Capital for the

The above financial results were reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of

Financial results of Nahar Capital and Financial Services Ltd. (Consolidated Information):

						( = 2					
Sr.	Particulars		Quarter Ended	Year Ended							
No.		31.03.2021	31.12.2020	31.03.2020	31.03.2021	31.03.2020					
		Audited	Un-audited	Audited	Audited	Audited					
1	Total Income from operations	919.34	1325.45	(500.76)	4638.64	1837.26					
2	Profit before tax	4273.84	2792.67	(801.55)	8369.99	357.63					
3	Net profit after tax	3699.25	2380.86	(682.46)	6097.14	369.53					
4	Total Comprehensive Income	5392.57	7340.32	(6070.72)	15261.50	(15372.25)					
5	Earnings Per Share (Face Value of										
	₹ 5/- each)										
	Basic/Diluted (₹)	22.09	14.22	(4.08)	36.41	2.21					

Sd/

Place: Ludhiana Dated: 31st May, 2021

#### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public that we are investigating the title of (i) M/s. Sa nstruction Company, a partnership firm, registered under the Indian Partnership Ac 1932 under Registration No. BA-83812 and having its principal place of business at Pa House, M. G. Road, Village Charkop, Kandivali (West), Mumbai – 400067 carrying o usiness through its partners being Mr. Vinayak Nana Patil, Mr. Arvind Nana Patil an Mr. Pramod Nana Patil and (ii) H AND Y Realties Private Limited, a compar registered under the Companies Act, 1956 bearing CIN: U70102MH2009PTC19284 and having its registered office at 11/B, Uma Smruti, 7th Kasturba Road, Borivali (East Mumbai – 400 066, to develop and implement a slum rehabilitation scheme sanctione by the Slum Rehabilitation Authority yide Letter of Intent dated 9th June 2010 bearing Ref No. SRA/ENG/2233/PN/STGL/LOI read with Revised Letter of Intent Dated 18 May, 2012 and amended/ revised/ revalidated from time to time ("LOI") on the land vest n the Government of Maharashtra and more particularly described in the Schedu nereunder written ("the Property") under Regulation No. 33(10) of Development Contro Regulations, 1991 and Appendix IV of the amended DCR and other applicable law(s) an under the Development Control and Promotion Regulations for Greater Mumbai, 203 ("the said Scheme").

All persons having any claims against or in respect of the Property and/or the sa Scheme or any portion thereof including any transferable development rights (TDR), floo space index (FSI) arising out of the said Property and/or the said Scheme by way of sale transfer, assignment, exchange, right, title, interest, share, benefit, lease, sub-lease tenancy, sub-tenancy, license, lien, mortgage, charge, encumbrance, occupation, care aker basis, covenant, trust, easement, gift, inheritance, bequest, maintenanc possession, development rights, right of way, reservation, family arrangement settlement, agreement, *lis-pendens*, decree or order of any court of law, or tribuna partnership or otherwise of whatsoever nature or otherwise are hereby requested to give otice thereof in writing, along with documentary evidence, to the undersigned via ema at objections@dvassociates.co.in or by way of WhatsApp on +91-98201 93194, within 14 (fourteen) days from the date hereof, failing which, the claim or claims, if any, of such person or persons will be considered to have been waived, released, relinquished and/

### THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO

(Description of the Property)
All that piece and parcel land admeasuring 5,327.4 square meters or thereabouts formin part of larger land bearing CTS No. 444 admeasuring 7,146.8 square meters of the same that the same Malwani, Taluka Borivali, Mumbai Suburban District within the assessment jurisdiction o P-North Ward of the MCGM, located at Marve Road, Malad (West), Mumbai – 400 095 ind bounded as follows:

On or towards the North: By CTS No. 462, 463, 466(part) & 422;

On or towards the South: By Malad Marve Road; On or towards the East: By CTS Nos. 440, 441, 442, 420, 443, and 422(part); On or towards the West: By CTS No. 445.

Place: Mumbai Date: 01/06/2021

our Bank's favour.

of law.

Advocates and Solicitors



House, 89, 1st Floor, Bhuleshwar, Mumbai 400 002. Tel.: 91-22-61285700 / 61285713 / 61285729 | Fax 91-22-61285714 |

. Mr. Santosh Mahadu Vaze (Principal Borrower)

2. Mrs. Shamal Santosh Vaze (Co Borrower) Flat no C - 304, C Wing, 3rd Floor, Mourva Deep CHS, Bhopar Road, Desle Pada, Nea

Guardian School, Dombivali (East) 421203

3. Mr. Nitin Namdev Dhoble (Guaratnor)

Add: 2/304, Amaryllis Sheeji Splendor, off G. B. Road, Near Brahmand Phase 7, Thank

Sub:-Your (1) Housing Loan with Greater Bombay Co-Op Bank Ltd. Dombivali Branch. A/c No. 30206944884 (2) Mortgage Loan with Greater Bombay Co-Op Bank Ltd. Dombivali Branch. A/c No. 30206944873 Notice for Enforcement of Security Interest under Section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act.

2002 (54 of 2002) (hereinafter called "the said Act") 1. The Bank has extended to you, The Housing Loan facility and Mortgage Loan facility the said financial assistance granted by the Bank were duly secured by immovable security

under various security Agreement(s) executed by you, in favour of the Bank, as the first charge, by way of Housing and Mortgage for this debts as indicated below:

Facility	Amount (Rs.)	Particulars of the security/ property charged to the Bank
Housing Loan	16,40,000	Flat no C – 304, C Wing, 3rd Floor, Mourya Deep CHS,
Mortgage Loan	13,40,000	Bhopar Road, Desle Pada, Near Guardian School,
		Dombivali (East) 421203 Admg. 870 sq.ft. Built up area
We are thus a s	ecured credi	tor under the Agreement(s)/ Documents(s) executed by you in

2. It is observed that the operations and the conduct of the above mentioned credit facility financial assistance have become irregular and in view of this, your account in respect of the above mentioned secured debt is classified by the bank as "Non Performing Assets" in accordance with the directions or under guidelines relation to asset classifications issued by the Reserve Bank of India.

3. As on 20.04.2021 your liabilities to the Bank under the above said Housing Loan facility / financial assistance is Rs. 30.57.911.00 and interest there on @ 8.50% p.a. In Housing Loan and 13% p.a. In Mortgage Loan and other charges still pending from you.

Facility	Account Number	Principal	Interest	Total Outstanding	
Housing Loan	30206944884	14,54,990.00	2,15,283.00	16,70,273.00	
Mortgage Loan	30206944873	11,37,198.00	2,50,440.00	13,87,638.00	
Total		25,92,188.00	4,65,723.00	30,57,911.00	

4. Bank, therefore, hereby calls upon you by issuing this Notice under Section 13(2) of the said Act, notwithstanding any injunction order from any Court of law as provided under Section 34 of the said Act, to discharge, in full, your liabilities to the Bank, stated hereinabove, together with further interest thereon till the actual date of payment by you, within SIXTY DAYS from the date of the Notice, failing which, Bank, as a secured creditor, shall exercise all or any of the rights confirmed on it under sub-Section 4 of Section 13 of the said Act and under other applicable provisions of the said Act.

5. You are also put on Notice that, in terms of sub-Section 13 of Section 13 of the said Act. you shall not transfer by way of lease or assignment or sale or otherwise, the above mentioned secured assets charged to the Bank, without obtaining the written consen

6. It is needless to state here that, as per the provisions of Section 37 of the said Act, this Notice is issued without prejudice to the Bank's right to initiate / pursue such or other action or legal proceedings as deemed necessary under any other applicable provisions

For The Greater Bombay Co-operative Bank Sd/-**Authorized Officer** 

### PUBLIC NOTICE

Notice is given to the general public that Shrimati Mandabai Shanivar Patil Shree Hanumant Shanivar Patil, Shree Vilas Shanivar Patil, Shrimati Laxm Arun Patil, Shrimati Bharti Kanha Fadkehas decided to sell the property described in the schedule given below to my Client.

Therefore any person having any claim in respect of the property described in the schedule given below, by way of sale, exchange, mortgage gift, hypothecation, inheritance, maintenance, lease, tenancy or any type of peneficial interest under any agreement/decree/order/award etc. or otherwise claiming any right are hereby requested to inform in writing with supporting documents to the undersigned at his office at Satra Plaza office no. 413, 4th Floor, Sector 19 D Palm Beach Road Vashi Navi Mumbai 400705 within 15 days from publication of this notice, failing which the claim of such persons will be deemed to have been waived and abandoned.

#### **SCHEDULE OF THE PROPERTY**

All that piece and parcel of land lying, being and situated at Village Ghot Taluka Panvel District Raigad bearing Survey no 66 Hissa no 4 admeasuring 19 Gunthas equivalent to 1922.23 sq. meters.

Dated this 1st day of June 2021 Advocate Yogesh Panjwani

#### PUBLIC NOTICE

Mr. Maganlal G. Khimasia, a member of the Vegetarian Apartments Co-op. Hsg. Soc. Ltd., having address at RadhaKunj, Vegetarian Apartments Co-op. Hsg. Soc. Ltd. Juhu Church Road, Juhu, Mumbai 400049, was holding Flat No. 12 situated on the 2<sup>nd</sup> Floor in the building of the society, died on 29/04/2019 without making nomination, leaving behind MRS, SAVITABEN MAGANLAL KHIMASIA (widow MR. ALPESH MAGANLAL KHIMASIA (Son), MR. ANUPAM MAGANLAL KHIMASIA (Son) and MRS. SHEETAL TEJESH SHAH (daughter) as his only legal heirs.

As decided by the family members, the said Flat No. 12 is to be transferred/released in the name of MR. ANUPAM MAGANLAL KHIMASIA. The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objectors or objectors to the transfe of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 14 days from the date of publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society, to the undersigned or to the Secretary/Chairman of Vegetarian Apartments Co-op. Hsg. Soc. Ltd., RadhaKunj, Juhu Church Road, Juhu, Mumbai 400049, withir 14 days from the date of publication hereof. If no claims/objections are received within the period prescribed above, the transfer will be completed without any reference o recourse to such claim, and the same if any will be considered as waived and the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society.

Place: Mumbai Dated this 1st day of June, 2021.

MRS. SWATI S. GALA MS. HETVI GALA MARU

Advocates, High Cour Gold Coin Apartments, Opp. Vakola Church, Santacruz (East), Mumbai 400055.

# 🤠 बृहन्मुंबई महानगरपालिका

सहाय्यक आयुक्त पी/उत्तर विभाग (घ.क.व्य. खाते) सहा.अभि./घकव्य/१६९८/पीउ दि. ३१.०५.२०२१

### स्वारस्य अभिव्यक्ती

सहाय्यक आयुक्त पी/उत्तर विभाग "पी/उत्तर विभागात" स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान'' (वस्ती स्वच्छता योजना) राबविण्याबात.' या कामांकरिता पी/उत्तर विभाग कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात नोंदणीकृत असणाऱ्या इच्छुक संस्थांकडून त्यांची पात्रता यादी तयार करून सोडत पद्धतीने निवड करून काम करण्यासाठी अर्ज मागिवत आहेत.

इच्छुक संस्थांनी याबाबतचा तपशील, अर्ज व इच्छापत्राच्या नमुन्यासाठी http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर अथवा पी/उत्तर विभाग कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर अथवा सहा.अभि.(घकव्य) 'पी/उत्तर' विभाग यांच्याकडे संपर्क साधावा. सहा.अभि.(घकव्य)पी/उत्तर विभाग **- सहा.अभियंता यांचे कार्यालय** यांच्या कार्यालयचा पत्ता घन कचरा व्यवस्थापन खाते,

पी/उत्तर, तळमजला, त्रिमूर्ती टॉवर,

झकेरिया रोड, मालाड (पश्चिम), मुंबई - ४०००६४. दूरध्वनी क्र. ०२२-२८८२४५४२

अर्जाचा नमुना घकव्य कार्यालयात संस्थेच्या लेटरहेड वर मागणी करून व चलन बनवून रु. २०००/ - अधिक ५ टक्के GST (एकूण रु. २१००/-) रोख स्वरुपात नागरिक सुविधा केंद्र (C.F.C.) येथे जमा केल्यानंतर स्वारस्य अभिव्यक्ती अर्ज दि. ०१.०६.२०२१ ते दि. ०८.०६.२०२१ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत व दि. ०९.०६.२०२१ रोजी ११.०० वाजेपर्यंत विकत मिळू शकेल.

संस्थेने सहा.अभि.(घकव्य) पी/उत्तर कार्यालयात स्वारस्य अभिव्यक्ती अर्ज करण्याची अंतिम तारीख १०.०६.२०२१ (सायं. ५.०० वाजेपर्यंत)

सही/-

सहा. आयुक्त पी/उत्तर विभाग PRO/415/ADV/2021-22

CIN: L28920MH1991PLC062542 Regd.Office: Sterling Center, 2nd Floor, Dr. A.B. Road, Worli, Mumbai - 400018 Website: www.onwardgroup.com

Email: investors@onwardgroup.com Tel: +91 22 24926570



### NOTICE OF THE EXTRA-ORDINARY GENERAL MEETING OF ONWARD TECHNOLOGIES LIMITED

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") vide its circular Nos. 14/2020, 17/2020 and 39/2020 dated April 8, 2020, April 13, 2020 and December 31, 2020 respectively (collectively referred to as "MCA Circulars") read with SEBI Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated May 12, 2020 and January 15, 2021 respectively (collectively referred to as "SEBI Circulars") permitted the holding of the Extra-Ordinary General Meeting ("EGM") through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility, without the physical presence of the Members at a common venue.

In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act") and rules framed thereunder, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with SEBI Circulars and MCA Circulars, NOTICE is hereby given that the Extra Ordinary General Meeting (EGM) of Onward Technologies Limited ("Company") will be held on Thursday, June 24, 2021 at 11:00 AM through Video Conferencing/Other Audio-Visual Means, to transact such business as set out in the Notice of the said Extra Ordinary General Meeting ("NOTICE").

Notice of the EGM of the Company was sent on **Monday, May 31, 2021** through electronic mode to all such members whose e-mail IDs is registered with the Company/Depository Participant(s). The Company is providing **remote e-voting** (prior to EGM) and **E-poll** (E-voting during the EGM) facility to all its members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of EGM. Detailed instructions for attenďing the EŚM anď casting votes through Remote e-voting and E-poll are provided in the Notice of EGM

### Manner of registration of email addresses and casting their votes through remote e-voting or e-voting at EGM:

Members holding shares in physical form and whose email addresses are not registered may get their email IDs registered by submitting necessary details like Folio No., Name of shareholder along with scan copy of any one valid share certificate (front and back both), PAN (Self Attested Scanned copy of PAN Card), Aadhar Card (Self Attested Scanned copy of Aadhar Card) by email to investors@onwardgroup.com.

Members holding shares in dematerialised form and whose email addresses are not registered can get their email id registered by contacting their respective Depository Participant. The Demat shareholders may obtain the login credential by providing Demat account details (CDSL-16 digits beneficiary ID or NSDL-16 digit DPID+CLID), Name, PAN (Self Attested Scanned copy of PAN Card), Aadhar Card (Self Attested Scanned copy of Aadhar Card) by email to RTA rnt.helpdesk@linkintime.co.in

The login credentials for casting the votes through e voting would be provided to the Members (holding shares in Physical and Demat form) at their email addresses registered for this purpose

### The Members are informed that:

Date: June 01, 2021

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company is pleased to provide its Shareholders with facility of "remote e-voting" (e-voting from a place other than venue of the EGM), through E-Voting Services provided by National Securities Depositories Limited ("NSDL"), to enable them to cast their votes at the EOGM. The Company has engaged the services of National Securities Depositories Limited ("NSDL") as Authorised Agency to provide e-voting facility.

In accordance with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company has fixed Wednesday, June 16, 2021

as the "Cut-off date" to determine the eligibility to vote by electronic means. A person whose name is recorded in the register of mem maintained by the depositories as on the cut-off date i.e. Wednesday, June 16, 2021, shall be entitled to avail the facility of remote e-voting The remote e-voting period begins on Monday, June 21, 2021 (9:00 a.m. IST) and ends on Wednesday, June 23, 2021 (5:00 p.m. IST). The e-voting shall not be allowed beyond the said date and time.

During this period the eligible shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, may cast their vote electronically. The members who were present in the meeting and have not casted their vote on the resolution through e voting shall be eligible to vote through e-voting during the EGM (E-Poll). The detailed procedure of the same is mentioned in Notice of the EGM. The Notice of the EGM is displayed on the website of the Company at www.onwardgroup.com and the website of NSDL at

https://www.evoting.nsdl.com and on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com & www.nseindia.com. The Company has completed the sending of e-mail to the Members on Monday, May 31, 2021 Ms. Prajakta Padhye failing which Mr. Nilesh A. Pradhan from Nilesh A. Pradhan & Co., LLP, Practicing Company Secretaries, has been appointed

as a Scrutinizer to scrutinize the e-voting process in fair and transparent manner. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to (Name of

NSDL Official) at evoting@nsdl.co.in FOR ONWARD TECHNOLOGIES LIMITED Place: Mumbai

Dimple Chauhan Company Secretary

# 61285729 | Fax 91-22-61285714 | www.greaterbank.com

Ref no. GBCB/REC/SAD/RG/7333 /2021 I. Mr. Parshuram Premlal Saroj (Principal Borrower)

2. Mrs. Premadevi Parshuram Saroj (Co Borrower) Flat no A /1, Gr. Floor, Sai Ashtar CHSL, Ostwal Nagari, Central Park, Tal Vasa

Nallasopara (East), 401 209 3. Mr. Ghanshyam Shivshankar Mishra (Guaratnor)

Add: D / 204, Shiv Darshan Building no 3, Ostwal Nagari, Central Park, Nallasopara

Sub :- Your (1) Housing Loan with Greater Bombay Co-Op Bank Ltd. Vasai Branch. A/c No. 30206780346 (2) Mortgage Loan with Greater Bombay Co-Op Bank Ltd. Vasai Branch. A/c No. 30206807075 Notice for Enforcement of Security Interest under Section 13(2) of the Securitization

and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) (hereinafter called "the said Act")

1. The Bank has extended to you, The Housing Loan facility and Mortgage Loan facility the said financial assistance granted by the Bank were duly secured by immovable security under various security Agreement(s) executed by you, in favour of the Bank, as the first charge, by way of Housing and Mortgage for this debts as indicated below

Facility	Amount (Rs.)	Particulars of the security/ property charged to the Bank
lousing Loan	3,00,000	Flat no A /1, Gr. Floor, Sai Ashtar CHSL, Ostwal Nagari,
ortgage Loan	10,00,000	Central Park, Village More, Nallasopara (East), 401 209

We are thus a secured creditor under the Agreement(s)/ Documents(s) executed by you in our Bank's favour

2. It is observed that the operations and the conduct of the above mentioned credit facility financial assistance have become irregular and in view of this, your account in respect of the above mentioned secured debt is classified by the bank as "Non Performing Assets" in accordance with the directions or under guidelines relation to asset classifications issued y the Reserve Bank of India.

As on 20.04.2021 your liabilities to the Bank under the above said Housing Loan facility financial assistance is Rs. 12,71,952.00  $\,$  and interest there on @ 10.50% p.a. In Housing oan and 15% p.a. In Mortgage Loan and other charges still pending from you


Facility	Account Number	Principal	Interest	Total Outstanding	
Housing Loan	30206780346	2,62,631.00	26,297.00	2,88,928.00	
Mortgage Loan	30206807075	8,86,711.00	96,313.00	9,83,024.00	
Total		11,49,342.00	1,22,610.00	12,71,952.00	

4. Bank, therefore, hereby calls upon you by issuing this Notice under Section 13(2) of the said Act, notwithstanding any injunction order from any Court of law as provided under Section 34 of the said Act, to discharge, in full, your liabilities to the Bank, stated hereinabove, together with further interest thereon till the actual date of payment by you, within SIXTY DAYS from the date of the Notice, failing which, Bank, as a secured creditor, shall exercise all or any of the rights confirmed on it under sub-Section 4 of Section 13 of the said Act and under other applicable provisions of the said Act.

5. You are also put on Notice that, in terms of sub-Section 13 of Section 13 of the said Act you shall not transfer by way of lease or assignment or sale or otherwise, the abovementioned secured assets charged to the Bank, without obtaining the written consent

6. It is needless to state here that, as per the provisions of Section 37 of the said Act, this Notice is issued without prejudice to the Bank's right to initiate / pursue such or other action or legal proceedings as deemed necessary under any other applicable provisions

> For The Greater Bombay Co-operative Bank Sd/-**Authorized Officer**



KANSAI NEROLAC PAINTS LIMITED Registered Office: Nerolac House, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai – 400 013, Maharashtra Tel.: +91-2224934001, Fax: +91-2224936296,

Website: <a href="www.nerolac.com">www.nerolac.com</a> Investor Relations E-mail ID: <a href="mailto:investor@nerolac.com">investor@nerolac.com</a> CIN: L24202MH1920PLC000825 NOTICE TO SHAREHOLDERS WITH RESPECT TO

**101ST ANNUAL GENERAL MEETING** NOTICE is hereby given that the 101st Annual General Meeting ("AGM"

of Kansai Nerolac Paints Limited will be held on Friday, June 25, 2021 at 11 a.m. (IST) through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set out in the Notice of the AGM which will be circulated for convening the AGM. The AGM will be neld without the physical presence of the Shareholders at a common venue This is in view of the continuing COVID-19 pandemic and in compliance witl General Circular No. 02/2021 dated January 13, 2021 read with Genera Circular No. 20/2020 dated May 5, 2020, General Circular No. 14/2020 date April 8, 2020 and General Circular No. 17/ 2020 dated April 13, 2020 issue by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MC Circulars"), Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated Januar 15, 2021 read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 date May 12, 2020 ("said SEBI Circulars") issued by the Securities and Exchange Board of India and relevant provisions of the Companies Act, 2013 and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015.

The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM and the Notice of the AGM are provided in the Notice of the No attendance of the Shareholders attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the guorum under Section 103 of the

The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2020-2' ("Annual Report") is being sent only by electronic mode to those Shareholders whose email addresses are registered with the Company/Depository Participants in accordance with the aforesaid MCA Circulars and said SEBI Circulars. The Notice of the AGM and Annual Report will also be available on the website of the Company at <a href="www.nerolac.com">www.nerolac.com</a> and websites of BSE Limited at <a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a> and National Stock Exchange of India Limited at <a href="www.nseindia.com">www.nseindia.com</a>.

The Company is providing facility of remote e-voting as well as e-voting on the date of AGM to its Members in respect of the business to be transacted at the AGM, by electronic means. The Company has entered into an agreement with National Securities Depository Limited ("NSDL"), for facilitating voting hrough electronic means to the Shareholders. The instructions for e-voting are provided in the Notice of the AGM.

Shareholders whose Email IDs are already registered with the Company Depository, may follow the instructions for e-voting as provided in the Notic of the AGM. Shareholders who are holding shares in physical form or whos Email IDs are not registered with the Company/ Depository Participants, ma follow the following process for procuring User ID and Password and

registration of Email IDs for e-voting at the AGM: 1. If your e-mail address is not registered with the Depositories (if shares held in electronic form) / Company (if shares held in physical form), you may register on or before June 15, 2021 5:00 p.m. (IST) to receive the Notice of the AGM

along with the Annual Report 2020-21 by completing the process as under: a. Visit the link https://tcpl.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html

b. Select the name of the Company from dropdown. c. Enter details in respective fields such as DP ID and Client ID (if shares held c. Line details in respective lielus sour as Dr. ID and client D (it shares he in electronic form) / Folio no. and Certificate no. (if shares held in physic form), Shareholder name, PAN, mobile number and e-mail ID.

id. Ny, sinaleriade hamily. An, mobile molar and e-mail ID. 6. System will send OTP on mobile no. and e-mail ID. e. Enter OTP received on mobile no. and e-mail ID and submit

In case shares are held in physical mode, please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to <a href="mailto:evoting@nsdl.co.in">evoting@nsdl.co.in</a> for procuring the Use ID and Password for e-Voting. 3. In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digi

DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to evoting@nsdl.co.in for procuring the User ID and Password for e-Voting. I you are an Individual shareholder holding securities in demat mode, you ar requested to refer to the login method explained at step 1 (A) mentioned in th Notice of AGM i.e. Login method for e-Voting and joining virtual meeting fo ndividual shareholder holding securities in demat mode.

The Board of Directors has recommended for consideration of the Shareholders a final dividend of ₹4.00 (400%) per Equity Share of the nominal value of ₹1 each which includes special dividend of ₹2.00 (200%) per Equity Share of the nominal value of ₹1 each for the yea ended 31st March, 2021; in addition the Company had declared interir dividend of ₹1.25 (125%) per Equity Share paid on November 27, 2020 Accordingly, the total dividend is ₹5.25 (525%) per Equity Share for the financial year ended 31st March, 2021 as compared to total dividend o ₹3.15 (315%) per Equity Share declared last year.

The Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from Saturday, June 19, 2021 to Friday, June 25, 2021 (both days inclusive), for the purpose of AGM and Dividend. The Dividend, declared, will be payable on or after Wednesday, June 30, 2021, to thos Shareholders whose names are registered as such in the Register o Members of the Company as on Friday, June 18, 2021 and to the beneficiary holders as per the beneficiary list as on Friday, June 18, 2021 provided b the depositories, subject to deduction of tax at source where applicable. The Company provides the facility to the Shareholders for remittance

dividend directly in electronic mode through National Automated Clearin House (NACH). In view of the continuing COVID-19 pandemic and resultar difficulties involved in dispatching of physical dividend warrants, Shareholder holding shares in physical form and desirous of availing this facility o electronic remittance are requested to provide their latest bank account detail: Core Banking Solutions Enabled Account Number, 9 digit MICR and 11 digi IFSC Code), along with their Folio Number, to the Company or the Registrar & Transfer Agent of the Company viz. TSR Darashaw Consultants Privat Limited. Shareholders holding shares in dematerialized form are requested t provide the said details to their respective Depository Participants Pursuant to Finance Act 2020, dividend income is taxable in the hands of

Shareholders with effect from April 1, 2020 and the Company is required deduct tax at source from dividend paid to the Shareholders at the prescribe rates. For the prescribed rates for various categories, the Shareholders ar requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereo Shareholders are also requested to refer to the Notice of the AGM for more details on process to be followed from their side, if any, in this regard In line with the General Circular No. 02/2021 dated January 13, 2021 read wit

General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 issued by the MCA, in cas the Company is unable to pay the dividend to any shareholder by the electroni node, due to non-availability of their latest bank account details, the Compar shall dispatch the dividend warrant/cheque to such shareholder by post

Place: Mumbai Date: May 31, 2021 For KANSAI NEROLAC PAINTS LIMITED G. T. Govindaraiar Company Secretary

Place: Mumbai

Date: June 1, 2021

### PUBLIC NOTICE

Notice is given to the general public that Shree Eknath Vithu Patil has decided to sell the property described in the schedule given below to my Client.

Therefore any person having any claim in respect of the property described in the schedule given below, by way of sale, exchange, mortgage gift, hypothecation, inheritance, maintenance, lease, tenancy or any type of beneficial interest under any agreement/decree/order/award etc. or otherwise claiming any right are hereby requested to inform in writing with supporting documents to the undersigned at his office at Satra Plaza office no. 413, 4th Floor, Sector 19 D Palm Beach Road Vashi Navi Mumbai 400705 within 15 days from publication of this notice, failing which the claim of such persons will be deemed to have been waived and abandoned.

### **SCHEDULE OF THE PROPERTY**

All that piece and parcel of land lying, being and situated at Village Ghot Taluka Panvel District Raigad bearing Survey no 66 Hissa no 2 admeasuring 3 Gunthas equivalent to 300 sq. meters.

Dated this 1st day of June 2021 Advocate Yogesh Panjwani Place: Navi Mumbai

> भारतीय स्टेट बैंक State Bank of India Retail Assets Centralised Processing Center. 1st Floor, Ashok Silk Mills Compound, LBS Marg,

### Ghatkopar (West), Mumbai-400086. **POSSESSION NOTICE**

[See Rule 8(1)] [for Immovable Property]

The undersigned being the Authorised officer of the State Bank of India under the Securitization and Reconstruction of Financia Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 31/03/2021 calling upon the Borrower to MRS. MEENAKSHI ANIL KUMBHARE repay the amount mentioned in the notices aggregating Rs. 3,74,84,958/- (Rs. Three Crores Seventy Four Lakhs Eighty Four Thousand Nine Hundred Fifty Eight Only) as on 31/03/2021 with further interest, Cost, Charges, etc. within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower and guarantors having failed to repay the amount notice is hereby given to the borrower/guarantors and the public ir general that the undersigned has taken Possession of the property described herein below belonging to MRS. MEENAKSHI ANIL KUMBHARE in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 and 9 of the said rules on the 31st day of May of the year 2021.

The borrower/guarantors in particular and the public in general are nereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the State Bank of India for ar amount of Rs. 3,74,84,958/- as on 31/03/2021 with interest, cost and incidental charges thereon.

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) or section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

**DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY** Flat No. 501, 5th Floor, New Damodar Bhavan CHSL, Banganga 2nd Cross Lane, Walkeshwar, Mumbai - 400006.

Date: 31.05.2021

**Authorised Office** 

ARM-II BRANCH. MUMBAI केनरा बैंक Canara Bank <sup>rd</sup> Floor. Canara Bank Building Adi Marzban Street, Mumbai-400 001. **Tel. No.**: (022) 22651128 / 29

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitization & Reconstruction of Financial Assets inforcement of Security Interest Act. 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules. 2002 lotice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable properties mortgaged / charged to th ecured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorized Officer of Canara Bank, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whateve there is" basis on 18.06.2021 for recovery of ₹ 6,23,17,008.51 (as on 06.01.2017 urther Int. & charges thereon) due to the ARM II Branch of Canara Bank from M/s. Haseja Fibres (I) Pvt. Ltd. with Regd. Add. at 75/79, P. K. Bldg., 5A Ground Floor, Old Hanuma Lane, Kalbadevi Road, Mumbai-400002, represented by its **Directors Mr. Manish I** Khimavat, Mrs. Shilpa M. Khimavat and M/s. Henan Fibres (India) Pvt.Ltd. (Guarantor)

SALE NOTICE

Sr. No.	Description of the Property	Reserve Price (in ₹)	Earnest Mon Deposit (in
1.	L & B in Survey No. 50A, Plot No. 4, Village Vadavalli, Wada, Thane admeasuring 1950 Sq. Mtr. in name of <b>M/s. Henan Fibres India Ltd.</b>	₹	
2.	Factory L&B in Survey No. 111 (part) and plot No. 4, village Vadavali, Kudus, Taluka Wada, Dist. Thane in the name of M/s. Haseja Fibres (I) Pvt. Ltd. admeasuring 1000 sq. mtr.	(The property	₹ 13,63,000
1.3	Hypothecated Plant & Machineries available in the above Units.		
	above Units.  Farnest Money Deposit shall be deposited on or before	17 06 2021 11	nto 5

Details of EMD and other documents to be submitted to service provider on or befor 17.06.2021 upto 5.00 p. m. late of inspection of properties is on **08.06.2021** (11.00 a. m. to 2.00 p. m.) with pri

17.06.2021 upto 5.00 p. m or detailed terms and conditions of the sale, please refer the link "E-Auction" provide Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Mr. Pradeep Padman thief Manager, Canara Bank, ARM II Branch, Mumbai (Ph. No. : (022) 22651128 29 / Mob. No. 7639236670) or Mr. K. N. Pawar (Mob No.: 9833300312) e-mail id

ppointment with Authorised Officer. Date up to which documents can be deposited

cb6289@canarabank.com during office hours on any working day or the service provide M/s. C1 India Pvt. Ltd., Udvog Vihar, Phase-2. Gulf Petrochem Building, Building No Gurgaon, Haryana. Pin-122015 (Contact No. +91 124 4302020 / 21 / 22 / 23 / 24, support@bankeauctions.com; hareesh.gowda@c1india.com Contact Person M lareesh Gowda (Mob. No.: 9594597555)

Date: 31.05.2021 **Authorised Officer** Canara Bank, ARM-II BRANCH Place: Mumbai



# **Lupin Limited**

Express Highway, Santacruz (East), Mumbai - 400 055. Corporate Identity Number: L24100MH1983PLC029442 LUPIN Tel: +91 22 6640 2402/3 Email: investorservices@lupin.com Website: www.lupin.com

Transfer of unclaimed Equity Shares in the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) Notice is hereby given pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules 2016 (Rules) as amended from time to time, that Final Dividend declared for the year ended March 31, 2014, which remained unclaimed for a period of seven years is due for transfer to the IEPF on September 4, 2021. The corresponding shares on which dividend remained unclaimed/unpaid for seven consecutive years shall also be transferred as per the procedure set out in the said Rules

The Company shall not transfer such shares to IEPF where there is a specific order of Court/Tribunal restraining transfer of such shares or where the shares are hypothecated/pledged under the Depositories Act, 1996.

The Company has sent individual communication to those shareholders at thei registered address whose dividend(s) for the financial year(s) 2013-14 to 2019-20 has/have remained unclaimed/unpaid and whose shares are liable to b transferred to IEPF under the Rules as dividend has remained unclaimed/unpaid for seven consecutive years. The said shareholders are hereby advised to clain such dividend(s) on or before August 31, 2021, to avoid the transfer of their share: to the Demat Account of the IEPF Authority.

In the event, a valid claim is not received on or before August 31, 2021, the Company will proceed to transfer the shares to the IEPF Authority without any further notice. Please note that no claim shall lie against the Company in respect o unclaimed/unpaid dividend amount as also shares transferred to the IEPF Authority Shareholders may claim the unclaimed/unpaid dividend and corresponding share transferred to the IEPF Authority, including benefits accruing on such shares, if any from the IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules.

Shareholders are requested to contact Company's Registrar and Share Transfe Agent, Link Intime India Pvt. Ltd., C-101, 247 Park, L.B.S. Marg, Mumbai - 400 083, Tel. No. +91 022 4918 6000, email id: rnt.helpdesk@linkintime.co.in for any queries on the above matter For LUPIN LIMITED

R. V. SATAN

COMPANY SECRETARY (ACS - 11973)

### जाहीर सूचना

श्रीम. मीनाक्षी उर्फ मिनाक्षी कबिर जरिवाला या माईलस्टोन को-ऑपरेटिव्ह **हौसिंग सोसायटी लि.**, ज्याचा पत्ता आहे. सी.एस. क्रॉम्प्लेक्स रोड क्र. ३, दहिसर (पूर्व), मुंबई-४०० ०६८ च्या सभासद आणि सोसायटीच्या बिल्डिंगमधील फ्लॅट क्र. ए/६०३ च्या धारक असन त्यांचे कोणतेही नामनिर्देशन न करता १७/११/२०२० रोजीस निधन झाले.

सोसायटी याद्वारे भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा वारसदार किंवा अन्य दावेदार किंवा आक्षेपक यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसात सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील मयत सभासदाच्य शेअर्स व हितसंबंध संपादित करण्यासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दाव्या/आक्षेपांच्या पष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि इतर पुराव्यांच्या प्रतींसह मागवित आहे.

वर दिलेल्या मुदतीत जर दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या भांडवल/मिळकतीमधील सोसायटीच्या शेअर्स आणि हितसंबंधाशी सोसायटीच्या उपविधीतील दिलेल्या मार्गाने व्यवहार आणि संपादित करण्यासाठी सोसायटी मोकळी असेल.

जर, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स आणि हितसंबंधाच्या काही दावे/आक्षेप उपरोक्त कालावधीत सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल.

मार्डलस्टोन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड करीता सही/-सन्मा. सचिव / अध्यक्ष दिनांक: ०१.०६.२०२१ ठिकाण: मुंबई

पोपायरर) हे जकारिया इंडस्टियल पिमायसेस को ऑपरेटिव्ह सोसायटी लि., मरोळ मरोशी रोड, मरोळ अंधेरी (पू.), मुंबई ४०० ०५९ चे सभासद आणि पहिल्या मजल्यावरील इंडस्टियल गाळा क्र. एफ/१० चे धारक यांचे २६/०३/२०२१ रोजीस निधन झाले श्री. अशोक कुमार मोदी यांनी दिनांक ०८/०६/२०१ रोजीस नामनिर्देशन दाखल केले होते आणि त्यांची बहीण सौ. मीना केजरीवाल यांच्या नावामध २५/०९/२०१० रोजीस नामनिर्देशन रजिस्ट्ररमध्ये सोसायटीदारे नोंदणीकत आहे. त्यांची बहीण सौ. मीन केजरीवाल यांनी त्यांच्या नावावर सदर इंडस्ट्रियल गाळामधील त्यांचे १००% शेअर सभासदत हस्तांतरासाठी दावा आणि अर्ज केला आहे.

सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा वारसद किंवा अन्य दावेदार किंवा आक्षेपक किंवाआक्षेप घेणां यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसात सोसायटीच्य भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअस् व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या त्यांच्या दाव्या/आक्षेपांच्या पुष्ठचर्थ अशी कागदपरे आणि इतर पुराव्यांच्या प्रतींसह मागवित आहे.

वर दिलेल्या मुदतीत जर दावे/आक्षेप प्राप्त झाल नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील शेअर्स आणि हितसंबंधारी सोसायटीच्या उपविधीतील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर, सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीची प्रत दावेदार/आक्षेपक द्वारे निरीक्षणासाठी सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांचेकडे आगाऊ वेळ ठरवून सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावर्ध च्या समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहे.

सहा/ -
सन्मा. सचिव
जकारिया इंडस्ट्रियल प्रिमायसेस को-
ऑपरेटिव्ह सोसायटी लि.,
मरोळ मरोशी रोड, मरोळ, अंधेरी
(पू.), मुंबई ४०० ०५९
(6.1) 3.14

ठिकाण: मुंबई दिनांक: ०१/०६/२०२१

### मुंबई येथील न्यायव्यवस्थेच्या उच्च न्यायालयाती त्यांच्या मृत्यूपत्रित आणि विना मृत्यूपत्रित अधिकारिते मध्ये याचिका क्र. ३१९ सन २०२१

तेहमी नोशीर गझदर यांच्या दिनांक ९ जुलै, २०११ च्या अंतिम मृत्युपत्र आणि इच्छापत्र सहवाचता दिनांक ३० एप्रिल, २०१४ च्या सदर अंतिम मृत्यूपत्र आणि इच्छापत्राचे पहिले इच्छानुपत्र व दिनांक १२ डिसेंबर २०१९ च्या सदर अंतिम मृत्यूपत्र आणि इच्छापत्राचे दुसरे इच्छानुपत्र यांच्या मृत्यूपत्र प्रमाणाच्या मंजुरीसाठी

१. विवेक ए. वशी २. निरा कूपर

ज्या कोणाशी संबंधित असेल त्यांना,

जर वरील मयताच्या संपत्तीत कोणतेही हितसंबंध असल्याचा तुमचा दावा असेल तर उपरिनामित याचिकाकर्त्यांना मृत्यूपत्र प्रमाण मंजुरीपूर्वी येऊन प्रक्रिया पाहण्यासाठी याद्वारे तम्हाला प्रावाहन करण्यात येते

जर मृत्यूपत्र प्रमाणाच्या मंजुरीत तुम्ही विरोध करु इच्छित असाल तर तुम्ही ह्या प्रकाशनाच्या १४ दिवसांत प्रोथेनोटरी आणि सिनियर मास्टर च्या कार्यालयात एक आपत्ती सूचना दाखल करावी.

दिनांकः १ जून, २०२१

सही/ वशी अँड वशी याचिकाकर्त्यांसाठी वकील

....याचिकाकर्ते

३, वाडिया बिल्डिंग, मजले १ व ३. १७/१९ दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१



**नो. कार्यालयः** १०२, १ ला मजला, सेंटर पाँईट, सोमनाः दमण रोड, सोमनाथ, दाभेल, नानी दमण, दमण (यु. टी.)-३९६२१० कॉर्पो. कार्यालय: संगीत प्लाझा, ऑफिस नं. ५०१ ते

५०४, ५ वा मजला, मरोळ फायर ब्रिगेड समोर, मरोळ,

ीआयएनः एल२५२०९डीडी<mark>१९९२</mark>पीएलसी००४६५६ वेबसाईट: www.tplplastech.in

मरोशी रोड, मरोळ नाका, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९ दूर.: ०२२-४०६२ ४२०० फॅक्स: ०२२-४०६२ ४२९९ कंपनीच्या भागधारकांना सूचना विषयः इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) अकाऊंट कडे समभागांचे सक्तीने हस्तांतरण

कलम १२४ (६) च्या तरतुदी सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या इन्व्हेस्ट एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटींग, ऑडिट, ट्रान्सफर अँड रिफंड) रुल्स, २०१६ व अमेंडमेंट रुल्स, २०१७ (''रुल्स'') नुसार कंपनीने सलग सात किंवा जास्त वर्षे भागधारकांनी ज्यांच्य संबंधातील लाभांशावर दावा केलेला नाही ते सर्व शेअर्स इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयर्डपीएफ) अकाऊंट च्या नावांत हस्तांतरित करणे आवश्यक आहे. वरील रुल्सच्या अनुपालनांत कंपनीने ज्यांचे शेअर्म आयर्रपीएफ अकाऊंटमध्ये हम्तांतरित होण्याम पात्र रुग्ले आहेत त्या मह भागधारकांना वैयक्तिक सचना पाठवल्या आहेत आणि त्याचप्रमाणे हस्तांतरणासाठी निर्धारित असे शेअर्स तसेच दावा न केलेले लाभांश याबाबतचे संपूर्ण तपशील कंपनीची वेबसाईट <u>www.tplplastech.in</u> वर अपलोड सुध्दा केले आहेत. भागधारकांनी कृपया दावा न केलेले लाभांश आणि आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरित होण्यास पात्र ठरलेले शेअर्स चे तपशील पडताळून पाहावेत.

झालेले शेअर्स दोन्हीही ते रुल्स अंतर्गत विहित प्रक्रिया अनुसरुन आयईपीएफ ऑथॉरिटीकडून परत मागत येतील. संबंधित भागधारकांनी पढ़े सुचना घ्यावी की, जर कंपनीला २८ सप्टेंबर, २०२१ पर्यंत त्यांच्याकड़न कोणतीही माहिती मिळाली नाही तर कंपनी रुल्स मध्ये मांडलेल्या आवश्यकतानसार २७ ऑक्टोबर - २०२१ पर्यंत आयईपीएफ ऑथॉरिटीकडे शेअर्स हस्तांतरित करेल.

पुढे जेथे प्रत्यक्ष पध्दतीने शेअर्स धारण केले असतील अशा शेअर्सच्या हस्तांतरणाच्या सोयीसाठी कंपनी . त्यांनी धारण केलेल्या मूळ शेअर प्रमाणपत्रांच्या बदल्यांत नक्कल शेअर प्रमाणपत्रे जारी करेल आणि असे जारी केल्यानंतर त्यांच्या नावे नोंदणी असलेली मूळ शेअर प्रमाणपत्रे आपोआप रद्द होतील आणि अपराक्राम्य असल्याचे समजले जाईल. भागधारकांनी पुढे सूचना घ्यावी की, कंपनीने तिच्या वेबसाईटवर अपलोड केलेले तपशील म्हणजे सदर रुल्स नुसार आयईपीएफ ऑथॉरिटीकडे शेअर्स हस्तांतरित करण्याच्य कारणास्तव कंपनीकड़न नक्कल शेअर प्रमाणपत्रे जारी केली जाण्याबाबत दिलेली पर्याप्त सचना समजावी डिमॅट पध्दतीने धारण केलेल्या शेअर्सच्या बाबतीत. अशा शेअर्सचे हस्तांतरण ''रुल्स'' अंतर्गत घालन दिलेल्या प्रक्रियेनुसार आयईपीएफ ऑथॉरिटीच्या डिमॅट खात्यामध्ये डिपॉझिटरीज मार्फत कॉर्पोरेट ॲक्शनच्या माध्यमातन केले जाईल

उक्त प्रकरणी कोणतीही चौकशी करायची असल्यास भागधारकांनी कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंटस, मे लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि., सी-१०१, २४७ पार्क, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३. द्र. क्र.: +९१-२२-४९१८६२७० फॅक्स: +९१ २२ ४९१८६०६०, ईमेल rnt.helpdesk@linktime.co.in येथे संपर्क साधावा.

> टीपीएल प्लास्टेक लिमिटेड साठी हेमंत सोनी

> > कंपनी सेकेटरी

३१ मे, २०२१

३१ मे, २०२१

TIME

नो कार्यालयः १०१ १ ला प्रजला सेंट्र पाँडेंट सोपना दमण रोड, सोमनाथ, दाभेल, नानी दमण, दमण Bringing Polymers To Life (यु. टी.) – ३९६२१० (यु. टी.) – ३९६२१० सीआयएन: एल२७०३डीडी१९८९पीएलसी००३२४० कॉर्पो. कार्यालय: ५५, कॉर्पोरेट ॲव्हेन्यु, साकी विहार

रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००७२ दूर. क्र.: ९१-२२-७१११ ९९९९ ईमेलः investors@timetechnoplast.com

#### कंपनीच्या भागधारकांना सूचना विषयः इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) अकाऊंट कडे समभागांचे सक्तीने हस्तांतरण

कलम १२४ (६) च्या तरतुदी सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटींग, ऑडिट, ट्रान्सफर अँड रिफंड) रूल्स, २०१६ र अमेंडमेंट रुल्स, २०१७ (''रुल्स'') नुसार कंपनीने सलग सात किंवा जास्त वर्षे भागधारकांनी ज्यांच्या संबंधातील लाभांशावर दावा केलेला नाही ते सर्व शेअर्स इन्व्हेस्टर एज्यकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) अकाऊंट च्या नावांत हस्तांतरित करणे आवश्यक आहे. वरील रुल्सच्या अनुपालनांत कंपनीने ज्यांचे शेअर्स आयईपीएफ अकाऊंटमध्ये हस्तांतरित होण्यास पात्र ठरले आहेत त्या सर्व गागधारकांना वैयक्तिक सूचना पाठवल्या आहेत आणि त्याचप्रमाणे हस्तांतरणासाठी निर्धारित असे शेअस तसेच दावा न केलेले लाभांश याबाबतचे संपूर्ण तपशील कंपनीची वेबसाईट www.timetechnoplast.com वर अपलोड सुध्दा केले आहेत. भागधारकांनी कृपया दावा न केलेले लाभांश आणि आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरित होण्यास पात्र ठरलेले शेअर्स चे तपशील पडताळुन

भागधारकांनी ध्यानांत ठेवावे की, दावा न केलेले लाभांश आणि आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरि झालेले शेअर्स दोन्हीही ते रुल्स अंतर्गत विहित प्रक्रिया अनुसरुन आयईपीएफ ऑथॉरिटीकडून परत मागत येतील, संबंधित भागधारकांनी पढ़े सचना घ्यावी की, जर कंपनीला २८ सप्टेंबर, २०२१ पर्यंत त्यांच्याकड़न कोणतीही माहिती मिळाली नाही तर केंपनी रुल्स मध्ये मांडलेल्या आवश्यकतानुसार २७ ऑक्टोबर, २०२ पर्यंत आयर्डपीएफ ऑथॉरिटीकडे शेअर्स हस्तांतरित करेल.

पुढे जेथे प्रत्यक्ष पध्दतीने शेअर्स धारण केले असतील अशा शेअर्सच्या हस्तांतरणाच्या सोयीसाठी कंपर्न . त्यांनी धारण केलेल्या मूळ शेअर प्रमाणपत्रांच्या बदल्यांत नक्कल शेअर प्रमाणपत्रे जारी करेल आणि असे जारी केल्यानंतर त्यांच्या नावे नोंदणी असलेली मळ शेअर प्रमाणपत्रे आपोआप रदद होतील आणि अपराक्राम्य असल्याचे समजले जाईल. भागधारकांनी पुढे सुचना घ्यावी की, कंपनीने तिच्या वेबसाईटवर अपलोड केलेले तपशील म्हणजे सदर रुल्स नुसार आयईपीएफे ऑथॉरिटीकडे शेअर्स हस्तांतरित करण्याच्य कारणास्तव कंपनीकडून नक्कल शेअर प्रमाणपत्रे जारी केली जाण्याबाबत दिलेली पर्याप्त सूचना समजावी डिमॅट पध्दतीने धारण केलेल्या शेअर्सच्या बाबतीत, अशा शेअर्सचे हस्तांतरण रुल्स अंतर्गत घालून दिलेल्य प्रक्रियेनुसार आयईपीएफ ऑथॉरिटीच्या डिमॅट खात्यामध्ये डिपॉझिटरीज मार्फत कॉपॉरिट ॲक्शनच्य माध्यमातून केले जाईल.

उक्त प्रकरणी कोणतीही चौकशी करायची असल्यास भागधारकांनी कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंटस, मे लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि., सी–१०१, २४७ पार्क, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी पश्चिम मुंबई-४०००८३. दूर. क्र.: +९१-२२-४९१८६२७० फॅक्सः +९१ २२ ४९१८६०६०, ईमेल rnt.helpdesk@linktime.co.in येथे संपर्क साधावा.

टाईम टेक्नोप्लास्ट लिमिटेड सार्ठ

मनोज कुमार मेवार सि. व्हीपी-फायनान्स अँड कंपनी सेक्नेटरी GREATER BANK

. ८९, १ला मजला, भुलेश्वर, मुंबई-४०० ००२ द्रः ९१+२२-६१२८५७००/६१२ ८५७<u>१</u>३/ ६१२ ८५७९२ फॅक्स : ९१-२२-६१२८५७१४

सं. क्र. जीबीसीबी/आरईसी/एसएडी/आरजी/७२९६/२०२१ १. श्री. संतोष महाड वाझे (मख्य कर्जदार)

२. सौ. शामल संतोष वाझे (सह-कर्जदार)

पलॅट क्र. सी-३०४, सी विंग, ३ रा मजला, मौर्या दीप सीएचएस, भोपार रोड, देसले पाडा, गार्डिअन स्कुल जवळ, डोंबिवली (पूर्व) ४२१२०३. ३. श्री. नितीन नामदेव ढोबळे (हमीदार)

पता: २/३०४, आमरीलीस शीजी स्प्लेंडर, जी.बी. रोड लगत, बम्हांड फेझ ७. ठाणे (पश्चिम) ४०० महाशय.

विषय : तुमचे १) ग्रेटर बॉम्बे को-ऑप बँक लि., डोंबिवली शाखेतील गृह कर्ज खाते क्र. ३०२०६९४४८८४, २) ग्रेटर बॉम्बे को-ऑप बँक लि., डोंबिवली शाखेतील गहाण कर्ज खाते क्र. ३०२०६९४४८७३

सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) (ह्यानंतर उल्लेख ''सदर ॲक्ट'') च्या कलम १३(२) अन्वये तारण हितसंबंधाच्या अंमलबजावणीसाठी सूचना

्र बँकेने तम्हाला गृह कर्ज सुविधा दिली. बँकेने मंजर केलेले सदर वित्तीय सहाय्य खाली दर्शवल्याप्रमाणे ह्या कर्जांसाठी गृहनिर्माणाच्या माध्यमातून प्रथम भार म्हणून बँकेच्या नावात तुम्ही केलेल्या विविध तारण करारांतर्गत स्थावर तारणांनी रितसर सरक्षित केले होते

Trade la Color la Carrie de Carrie d					
सुविधा	रक्कम (रु.)	बँकेकडे भारग्रस्त मिळकत/तारणाचे तपशील			
गृह कर्ज	१६,४०,०००	फ्लॅट क्र. सी-३०४, सी विंग, ३ रा मजला, मौर्या दीप			
गहाण कर्ज	१३,४०,०००	सीएचएस, भोपार रोड, देसले पाडा, गार्डिअन स्कुल जवळ, डोंबिवली (पूर्व) ४२१२०३ मोज. ८७० चौ.फू. चर्टई क्षेत्र			

आमच्या बँकेच्या नावांत तम्ही केलेल्या करार/दस्तावेजांतर्गत अशारितीने आम्ही तारणी धनको

. असे निदर्शनास आले आहे की, वरील पत सुविधा/वित्तीय सहाय्याने चलनवलन आणि वर्तन अनियमित झाले आहे आणि ते लक्षांत घेता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मत्ता वर्गीकरणा संबंधातील मार्गदर्शक तत्त्वे किंवा निर्देशांनुसार वरील तारण कर्जाच्या संबंधातील तुमच्या खात्याचे वर्गीकरण बँकेने ''नॉन परफॉर्मिंग ॲसेटस'' असे केले.

३. उपरोक्त गह कर्ज सविधा/वित्तीय सहाय्य अंतर्गत बँकेकडे २०.०४.२०२१ रोजीस तुमचे दायित्व रु. ३०.५७.९११.०० व त्यावरील गह कर्जावर द.सा. ८.५०% आणि गहाण कर्जावर द.सा. १३% दराने व्याज आणि अन्य आकार तुमच्याकडून अजूनही येणे प्रलंबित आहे.

सुविधा	खाते क्रमांक	मुख्य	व्याज	एकूण थकबाकी
गृहकर्ज	३०२०६९४४८८४	१४,५४,९९०.००	२,१५,२८३.००	१६,७०,२७३.००
गहाण कर्ज	३०२०६९४४८७३	११,३७,१९८.००	२,५०,४४०.००	१३,८७,६३८.००
एकूण		२५,९२,१८८.००	४,६५,७२३.००	३०,५७,९११.००

४. म्हणन बँक यादारे सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये ही सचना जारी करून तम्हाला सदर ॲक्टच्या कलम ३४ अंतर्गतच्या तरतुर्दीनुसार कोणत्याही न्यायालयाकडून कोणत्याही व्यादेश असला तरीही ह्या सूचनेच्या तारखेपासून साठ दिवसांत येथे वर वर्णन केलेले बँक प्रती असलेले तुमचे संपूर्ण दायित्व त्यावरील तुम्ही प्रदान करण्याच्या प्रत्यक्ष तारखेपर्यंत पुढील व्याजासह चुकते करण्यास सांगण्यात येते, कसूर केल्यास, तारणी धनको ह्या नात्याने बँक सदर ॲक्टच्या कलम १३च्या पोट-कलम ४ अंतर्गत त्यांना प्राप्त असलेले आणि सदर ॲक्टच्या अन्य प्रयोज्य तरतुर्दीन्वये असलेले कोणतेही किंवा सर्व अधिकार वापरेल

त. तुम्हाला ही सूचना देखील देण्यांत येते की, सदर ॲक्टच्या कलम १३च्या पोट-कलम १३ च्या बाबतीत तम्ही बँकेकडून लेखी संमती मिळवल्या खेरीज बँकेकडे भारपस्त असलेल्या वरील तारण मत्तांचे भाडेपट्टा किंवा अभिहस्तांकन किवा विक्री द्वारे हस्तांतरण करणार नाहीत.

६. येथे हे सांगण्याची आवश्यकता नाही की, सदर ॲक्टच कलम ३७ च्या तरतुर्दीनुसार ही सूचना कायद्याच्या अन्य कोणत्याही प्रयोज्य तरतुर्दीन्वये आवश्यक असल्यास अन्य कारवाई किंवा कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्याच्या/चालु ठेवण्याच्या बँकेला अधिकारांना बाधा येऊ न देता देण्यांत येईल.

> दी ग्रेटर बॉम्बे को-ऑपरेटिव्ह बँक साठी प्राधिकृत अधिकारी

### KANSAI PAINT

# **NEROLAC**

### कान्सई नेरोलॅक पेंटस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: नेरोलॅक हाऊस, गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०० ०१३, महाराष्ट्र  ${f q}_{.}: + {\bf 9}{\bf 9} - {\bf 9}{\bf 9}$  २४९३४००१, फॅक्स :  $+ {\bf 9}{\bf 9} - {\bf 9}{\bf 9}$  २४९३६२९६,

वेबसाईट : <u>www.nerolac.com</u> इन्व्हेस्टर रिलेशन्स ई-मेल आयडी : <u>investor@nerolac.com</u> सीआयएन : एल२४२०२एमएच१९२०पीएलसी०००८२५

१०१ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संबंधात भागधारकांना सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, एजीएमच्या निमंत्रणाकरिता जी पाठविण्यात येईल त्या एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता कान्सई नेरोलॅक पेंटस लिमिटेडची १०१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') शुक्रवार, २५ जून, २०२१ रोजी स. ११ वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सींग (''व्हीसी'') किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स **(''ओएव्हीएम'') मार्फत होणार आहे**. एका सामाईक ठिकाणी भागधारकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय एजीएम घेण्यात येईल. निरंतर सुरू असलेला कोव्हीड-१९ साथीचा प्रसार ध्यानात ठेवून आणि निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या दिनांक १३ जानेवारी, २०२१ च्या जनरल सर्क्युलर क्र. ०२/२०२१ सह वाचता दिनांक ५ मे, २०२० च्या जनरल सर्क्युलर क्र. २०/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० चे जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२० व दिनांक १३ एप्रिल, २०२० चे जनरल सर्क्युलर क्र. १७/२०२० (एकत्रित उल्लेख ''एमसीए सर्क्युलर्स''), सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेले. १५ जानेवारी, २०२१ दिनांकित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/ सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/ सीएफडी/ सीएमडी १/ सीआयआर/पी २०२०/७९ दिनांक १२ मे. २०२० (सदर ''सेबी सर्क्युलर्स'') आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या व सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड

डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या संबंधित तरतुर्दींच्या अनुपालनांत हे आहे. एजीएम मध्ये सामील होण्यासाठीचे निर्देश एजीएमच्या सूचनेत दिले आहेत आणि व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहणाऱ्या भागधारकांची उपस्थिती कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या मोजण्याकरिता गणली जाईल.

आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी वार्षिक अहवालासह (''वार्षिक अहवाल'') एजीएम ची सचना उपरोक्त एमसीए सर्क्यलर्स आणि सदर सेबी सर्क्यलर्स प्रमाणे ज्यांचे ई–मेल ॲडेसेस कंपनी/डिपॉझिंटरी पार्टिसिपंटसुकडे नोंद्वले असतील त्या भागधारकांना केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविण्यात येत आहे. एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट <u>www.nerolac.com</u> वर आणि बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseiindia.com</u> व नॅशनल स्टॉक एक्सचेंज लिमिटेडच्या म्हणजेच

www.nseindia.com वेबसाईटस् वर देखील उपलब्ध असेल. कंपनी तिच्या भागधारकांना रिमोट ई-व्होटींग तसेच एजीएमच्या तारखेस ई-व्होटींग मार्फत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून एजीएम मध्ये करावयाच्या कामकाजा संबंधात सुविधा पुरवत आहे. भागधारकांना इलेक्टॉनिक माध्यमातन मतदानाची सविधा परविण्याकरिता कंपनीने नॅशनल सिक्यरिटीज दिपॉझिटरी निर्मेटेड (''एनएसडीएल'') शी करार केला आहे. ई-व्होटींगसाठीचे निर्देश एजीएमच्या सचनेत दिले

ज्या भागधारकांचे ई मेल आयडीज आधीच कंपनी/डिपॉझटरी कडे नोंदणीकृत असतील ते एजीएमच्य सूचनेत दिलेले ई-व्होटींग साठीचे निर्देश अनुसरू शकतात. ज्या भागधारकांचे ई मेल आयडीज कंपनी/डिपॉझटरी पार्टिसिपंटस् कडे नोंदवले नसतील, ते युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी आणि एजीएम मध्ये ई-व्होटींगसाठी ई मेल आयडीज नोंदविण्यासाठीची प्रक्रिया अनसरू शकतात.

१. जर तुमचा ई-मेल ॲड्रेस डिपॉझिटरीज (इलेक्टॉनिक स्वरूपात धारण केलेले शेअर्स असल्यास)/कंपनी (प्रत्यक्ष स्वरूपात धारण केलेले शेअर्स असल्यास) कडे नोंदवलेले नसतील तर तुम्ही खालील प्रक्रिया पूर्ण करुन वार्षिक अहवाल २०२०-२१ सह एजीएमची सूचना प्राप्त करण्यासाठी -१५ जून, २०२१ रोजी सं. ५.०० वा. (भाप्रवे) किंवा त्यापूर्वी ते नोंदवू शकताः

लिंक https://tcpl.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html ला भेट द्या बी. ड्रॉपडाऊन मधून कंपनीचे नाव निवडा.

सी. डीपी आयडी आणि क्लायंट आयडी (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण केलेले शेअर्स)/फोलिओ क्र. आणि प्रमाणपत्र क्र. (प्रत्यक्ष स्वरूपात धारण केलेले शेअर्स), भागधारकांचे नाव, पॅन, मोबाईल क्रमांक. व ई-मेल आयडी सारख्या संबंधित क्षेत्रात तपशील भरावे.

डी. मोबाईल क्र. व ई-मेल आयडी वर सिस्टीम ओटीपी पाठवेल

ई. मोबाईल क्र. आणि ई-मेल आयडी वर प्राप्त झालेला ओटीपी भरा व सादर करा. शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपात धारण केले असल्यास, ई-व्होटींग साठी यजर आयडी आणि पासवर्ड मिळवण्याकरिता कृपया फोलिओ क्र., भागधारकांचे नाव, शेअर प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पुढची व

मागची), पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्डची स्व-साक्षांकित

स्कॅन्ड प्रत) ईमेलने evoting@nsdl.co.in वर द्यावी. ३. शेअर्स डिमॅट स्वरूपात धारण केले असल्यास. ई-व्होटींग साठी यजर आयडी आणि पासवर्ड मिळवण्याकरिता कपया डीपीआयडी-सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी किंवा १६ अंकी लाभार्थी आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा विवरणाची प्रत, पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत)

<u>evoting@nsdl.co.in</u> वर पाठवावी. जर तुम्ही डिमॅट स्वरूपात रोखे धारण करणारे एक व्यक्तीगत भागधारक असाल, तर तुम्ही कृपया डिमॅट स्वरूपात रोखे धारण करणाऱ्या व्यक्तीगत भागधारकांसाठी ई-व्होटींग व आभासी सभेत सामील होण्यासाठी लॉगीन पद्धत म्हणजेच एजीएमच्या सचनेतील स्टेप १ (ए) मध्ये वर्णन केलेली लॉगीन मेथड

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षासाठी प्रत्येकी रु. १ च्या नाममात्र मुल्याच्या समभागावर रु. २.०० (२००%) विशेष लाभांशाचा असलेल्या प्रत्येकी रु. १ नाममात्र मूल्याच्या समभागावर रु. ४.०० (४००%) चा अंतिम लाभांश भागधारकांना देण्यावर विचार करण्याची शिफारस संचालक मंडळाने केली आहे. त्या व्यतिरिक्त २७ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीने प्रती समभाग रु. १.२५ (१२५%) चा घोषित अंतरिम लाभांश प्रदान केला मागील वर्षी घोषित केलेल्या प्रती समभाग रु. ३.२५ (३२५%) एकूण लाभांशाच्या तुलनेत ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रती समभाग रु. ५.२५ (५२५%) एकुण लाभांश दिला. एजीएम आणि लाभांशाच्या कारणास्तव कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके शनिवार, १९ जून, २०२१ ते शुक्रवार, २५ जून, २०२१ (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील. लाभांशाची घोषणा झाल्यास तो प्रयोज्य असेल तेथे उद्गम करकपात करण्याअधीन शुक्रवार, १८ जून, २०२१ रोजी कंपनीच्या सभासदांच्या नोंदवहीत ज्यांची नावे असतील त्या भागधारकांना आणि डिपॉझटरीजनी पुरवलेल्या शुक्रवार, १८ जून, २०२१ रोजीस च्या लाभार्थी सूचीप्रमाणे लाभार्थी धारकांना बुधवार, ३० जून, २०२१ रोजी किंवा त्यानंतर प्रदान केला जाईल

कंपनी भागधारकांना नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरींग हाऊस (एनएसीएच) मार्फत इलेक्टॉनिक माध्यमात्न थेट लाभांश प्रदानाची सुविधा पुरवत आहे. कोव्हीड-१९ महामारीचा प्रादर्भाव पाहता आणि त्यामुळे प्रत्यक्ष लाभांश वॉरंटस् पाँठवण्यातील अडचणी लक्षात घेऊन, प्रत्यक्ष पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या आणि इलेक्ट्रॉनिक प्रदानाची ही सुविधा घेऊ इच्छिणाऱ्या भागधारकांनी कृपया त्यांच्या फोलिओ क्रमांकासह त्यांचे अद्यतन बँक खाते तपशील (कोर बँकिंग सोल्युशन्स अनेबल्ड खाते क्रमांक, ९ आकडी एमआयसीआर आणि ११ आकडी आयएफएससी कोड) कंपनीला किंवा कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट म्हणजेच टीएसआर दाराशॉ कन्सल्टंटस् प्रायव्हेट लिमिटेड यांना पाठवावेत. डिमटेरिअलाईज्ड पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांनी कृपया सदर तपशील त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटसना द्यावेत.

फायनान्स ॲक्ट, २०२० नुसार, १ एप्रिल, २०२० पासून भागधारकांच्या हातात येणारे लाभांश उत्पन्न कर पात्र असेल आणि कंपनीने विहित दराने भागधारकांना प्रदान केल्या जाणाऱ्या लाभांशामधून उद्गम कर कापून घेणे आवश्यक आहे. वेगवेगळया प्रवर्गांसाठीच्या विहित दरांसाठी भागधारकांनी कृपया फायनान्से ॲक्ट, २०२० व त्यांच्या दुरुस्त्या पाहाव्यात. ह्या बाबतीत त्यांच्याकडून जर कोणतीही कार्यवाही करायची असल्यास त्याच्या अधिक तपशिलांसाठी भागधारकांनी कृपया एजीएमची सूचना सुद्धा पाहावी

एमसीए ने जारी केलेल्या दिनांक १३ जानेवारी. २०२१ च्या जनरल सर्क्यलर क्र. ०२/२०२१ सह वाचता दिनांक ५ मे, २०२० च्या जनरल सर्क्युलर क्र. २०/२०२० प्रमाणे जर कंपनीला कोणत्याही भागधारकांना त्यांचे आद्यतन बँक खाते तपशील नसल्या कारणाने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून लाभांश प्रदान करणे शक्य झाले नाही तर कंपनी टपालाने अशा भागधारकांना लाभांशाचे वॉरंट/धनादेश

ठिकाण मुंबई दिनांक : ३१ मे, २०२१ कान्सई नेरोलॅक पेंटस् लिमिटेड साठी जी. टी. गोविंदाराजन कंपनी सेक्रेटरी

## ত্যেত্র State Bank of India

स्ट्रेस्ड **ॲसेटस मॅनेजमेंट -॥, शाखा (मुंबई)**, रहेजा चेंबर्स, तळमजला, विंग बी, फ्री प्रेस जर्नल मार्ग, निरम

पॉईंट, मुंबई ४०० ०२१, **ईमेल:** sbi.15859@sbi.co.in, *वू. क्र.* +९१-२२-२२८११५८४/+९१-२२-२२८११४०३/+९१-२२-२२८११४०१

### कञ्जा सूचना [नियम-८(१) पहा] (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे स्टेट बँक ऑफ इंडिया स्ट्रेस्ड ॲसेटस मॅनेजमेंट -॥,, तळमजला, विंग बी, रहेजा चेंबर्स, फ्री प्रेस जर्नल मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१चे प्राधिकृत अधिकारी य नात्याने सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑप सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २०० सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०४.११.२०२० रोजी मागणी सूचन जारी करून कर्जदार मे. दुव्हॅल्यु इंजिनिअरींग प्रा. लि. यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच रु 3२.४४.१२.३७६/- (रुपये बत्तीस करोड चौवेचाळीस लाख बारा हजार तीनशे शह्यात्तर हजा मात्र) आणि ०४.११.२०२० पासून व्याजाची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसां करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचन देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा **सांकेतिक कब्जा** सदर रुल्सच्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टचे कलम् १३(४) अन्वये ३१ मे, २०२१ रोजी घेतला आहे.

विशेषत: कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीर्श कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँव ऑफ इंडियास रु. ३२,४४,१२,३७६/- (रुपये बत्तीस करोड चौवेचाळीस लाख बारा हजार तीनशे **शह्यात्तर हजार मात्र)** आणि ०४.११.२०२० पासून पुढील व्याज, परिव्यय या रकमेसाठी भाराअधीन

तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ च्या पोट-कलम ८ च्या तरत्दीन्सार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

#### स्थावर मिलकतीचे वर्णन समाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभागः

९. मुंबई शहर आणि उपनगरच्या नोंदणीकृत जिल्हामध्ये जमीन धारक सीटीएस क्र. ८४४/९३, गाव . आंबिवली, तालूका अंधेरी वर बांधलेले आणि वीरा देसाई रोड लगत, न्यु लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई ४०० ०५३ येथे स्थित सिंचन को-ऑप हाऊ. सोसायटी लि. ची सिंचन नावे इमारतीच्या ४ थ्या मजल्याव विंग ए फ्लॅट क्र. ४०२, मोज. ९७० चौ.फू. (बिल्ट अप क्षेत्र). सीमाबद्ध: पूर्वेला: सेजल इमारत पश्चिमेला: न्य लिंक रोड, उत्तरेला: दत्ताजी साळवी रोड, दक्षिणेला: झोपडपड्री क्षेत्र.

२. मुंबई शहर आणि उपनगरच्या नोंदणीकृत जिल्हामध्ये ए वॉर्ड क्र. २३६८ आणि स्ट्रीट क्र. २०१ अन्वयं बुहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुल्यांकन आणि कलेक्टर द्वारा मुल्यांकन आणि जी पालिका ए वॉर्ड क्र . इंदर्डें, स्ट्रीट क्र. १९७, १९८ आणि फोर्ट विभागचा जमीन धारक कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. ९४० वर बांधलेले आणि डी.एन. रोड, मुंबई - ४०० ००१ येथे स्थित बीएनजी हाऊस (याआधी वेलींग हाऊस नावे ज्ञात नावे ज्ञात इमारतीच्या ३ ऱ्या मजल्यावर फ्लॅट क्र. ३०७, मोज. अंदाजे ५८५ चौ.फ. (चटई क्षेत्र) सीमाबद्धः पूर्वेलाः मन्झिल इमारत, पश्चिमेलाः दादाभाई नौरोजी रोड, उत्तरेलाः साहेब इमारत

दिनांक: ३१ मे, २०२१ प्राधिकृत अधिकार्र स्टेट बँक ऑफ इंडिया ठिकाण : मंबर्ड

केनरा बैंक Canara Bank 🛆 सिंडिकेट Syndicate

एआरएम ॥ शाखा , मुंबई ३ रा मजला, कॅनरा बँक इमारत, आदी मर्झबान स्ट्रीट, मुंबई-४००००१ . दूर. : (०२२) २२६५११२८/२९

-मेल : cb6289@canarabank.com

### विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुर्दीसह वाचत मिक्यरिटाययेशन ॲपड रिकत्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲमेटम ॲपड एन्फोर्ममेंट ऑफ मिक्यरिटी

इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना. . सर्वसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, कॅनरा बँकच्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी ज्यांचा **प्रत्यक्ष कब्जा** घेतला होता त्या तारणी धनकोंकडे गहाण/भारग्रस्त असलेल्या खालील स्थावर मिळकती, मे. हेनन फायबर (इं) प्रा. लि., सह नोंद. पत्ता येथे , ७५/७९, पी.के इमा, ५ए तळजला, ओल्ड हनुमान लेन, काळबादेवी रोड, मुंबई- ४००००२ द्वारा त्यांचे **संचालक श्री. मनिश** पी. खिमावत, श्रीम, शिल्पा एम, खिमावत आणि में, हसेजा फायबर्स (इंडिया) प्रा. लि. (हमीदार) यांच्याकडून **कॅनरा बँक, एआरएम–॥ शाखेला रु. ६,३३,९९,०९८.००/–** (०६.०१.२०१७ रोजीस अधिक पुढील व्याज आणि प्रभार) च्या वसुलीसाठी १८.०६.२०२१ रोजी 'जसे आहे जेथे आहे' 'जसे आहे जे आहे' आणि 'जे काही आहे तेथे आहे' तत्त्वाने विकल्या जातील.

अनु	मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	इसारा अनामत			
क्र.		(रु. मध्ये)	रक्कम (रु. मध्ये)			
१	मे. हेनन फायबर इंडिया लि. च्या नावे गट क्र. ६१,	₹.	₹. १,१०,०००/-			
	कांदळा रोड, गाव वडवली- कुडुस, तालूका वाडा, ठाणे	११,००,०००/-				
	जि., मोजमापित १५०० चौ .मीटर्स येथे मोकळी जमीन					
	(वॉटर टॅंक जवळ स्थित)					
इसारा अनामत रक्कम १७.०६.२०२१ रोजी किंवा त्यापूर्वी सायं. ५.०० पर्यंत जमा करावी.						

इअर चे तपशील आणि इतर कागदपत्र सेवा पुरविठादारास १७.०६.२०२१ **रोजीस किंवा पूर्वी सायं.** ५.००

व्यक्ती श्री. हरीश गोवडा (मोबा. क्र. ९५९४५९७५५५)

प्राधिकृत अधिकाऱ्यांची आगाऊ वेळ ठरवून मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख ०८.०६.२०२१ (स. ११.००

. २.००). बँकेकडे कागदपत्र जमा करण्याची तारीख **१७.०६.२०२१** रोजी **सायं. ५.००** विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी कपया कॅनरा बँकेची वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये पुरविण्यात आलेल्या लिंक 'ई-ऑक्शन' चा संदर्भ घ्यावा किंवा श्री. प्रदीप पदान, मुख्य व्यवस्थापक -कॅनरा बँक, एआरएम-॥ ब्रांच, मुंबई (दू. क्र. (०२२) २२६५११२८/२९/ मो. क्र. ७६३९२३६६७०) किंवा श्री. के. एन. पवार, अधिकारी (मो. क्र. ९८३३३००३१२) इमेल आयडी cb6289@canarabank.com येथे कोणत्याही कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. किंवा सेवा पुरवठादार मे. सी १ इंडिया प्रा. लि., उद्योग विहार, फेझ-२, गल्फ पेट्रोकेम इमारत, इमारत क्र. ३०१, गुरगाव, हरियाणा, पिन : १२२०१५, (संपर्क क्र. +९१ १२४ ४३०२०२०/ २१/ २२/ २३/ २४) Support@bankeauctions.com; hereesh.gowda@c1india.com येथे संपर्क साधावा. संपर्क

प्राधिकत अधिकारी दिनांक: ३१.०५.२०२१ कॅनरा बँक, एआरएम-॥ शाखा ठिकाण : मुंबई

# TATA

### **TATA STEEL LIMITED**

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India Tel.: +91 22 6665 8282 Email: cosec@tatasteel.com Website: www.tatasteel.com CIN: L27100MH1907PLC000260

### जाहीर सूचना - ११४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

याद्वारे कळविण्यांत येते की, कोव्हीड-१९ साथरोगाचा सततचा उद्रेक लक्षांत घेऊन टाट स्टील लिमिटेड **('कंपनी')** च्या सभासदांची ११४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा **('एजीएम'/'सभा')** बुधवार ३० जून, २०२१ रोजी दु. ३.०० वा. (भा.प्र.वे.) व्हिडिओ कॉन्फरस **('व्हीसी')**/अदर ऑडिओ-व्हिज्यअल मिन्स **('ओएव्हीएम')** मार्फत एजीएम निमंत्रणाच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी होणार आहे. व्हीसी/ओएव्हीएम ची सुविधा नॅशनल सिक्युरिटीज अँड डिपॉझिटरीज लिमिटेड **('एनएसडीएल')** ने पुरवली आहे.

एजीएम आयोजित करण्याची ही पद्धत कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रयोज्य तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले निगम व्यवहार मंत्रालयाने **(''एमसीए'')** जारी केलेली दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० आणि १३ जानेवारी, २०२१ ची जनरल सर्क्युलर्स (एकत्रित उल्लेख **'एमसीए सर्क्युलर्स'**) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ने जारी केलेले दिनांक १२ मे, २०२० आणि १५ जानेवारी, २०२१ रोजी जारी केलेल्या सर्क्युलर्स (**'सेबी सर्क्युलर्स'**) च्या अनुपालनांत आहे.

कंपनीच्या एकात्मिक अहवाल आणि आर्थिक वर्ष २०२०–२१ साठीचे वार्षिक लेखे **('एकात्मिक अहवाल')** याहस एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट <u>www.tatasteel.com</u> वर आणि एनएसडीएल ची वेबसाईट <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध असेल. त्याशिवाय, जेथे कंपनीचे रोखे सूचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड **('बीएसई')** आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड **('एनएसई')** च्या वेबसाईटस अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> येथील संबंधित सेक्शन मध्ये सुध्दा एजीएमची सूचना उपलब्ध असेल

सभासद **फक्त** व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएमला हजर राहुन त्यामध्ये सहभागी होऊ शकतात, अशा सहभागाचे तपशील सभेच्या सूचनेत कंपनीकडून पुरवले जातील. सध्याची कोव्हीड-१९ महामारी लक्षात घेऊन आणि शासकीय प्राधिकाऱ्यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या पालनाची सुनिश्चिती करण्यासाठी व्यक्तीशः कंपनीच्या ११४ व्या एजीएम मध्ये हजर राहन सहभागी होण्याची कोणतीही तरतुद कंपनी करू शकत नाही. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेस उपस्थित राहाणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणपूर्ती साठी विचारात घेतले

एकात्मिक अहवालासह एजीएमची सूचना त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक पध्दतीने पाठवली जाईल ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी/रजिस्ट्रार्स ॲंड ट्रान्सफर एजंट **(''रजिस्ट्रार/आरटीए'')**/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस **('डीपीज')** कडे नोंदवले आहेत. सेबी सर्क्युलर्स नुसार कोणत्याही भागधारकाला एजीएमची सूचना आणि एकात्मिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती पाठवल्या जाणार नाहीत. ज्या सभासदांनी अजुनपर्यंत त्यांचे ई–मेल ॲड्रेसेस कंपनी/आरटीए कडे नोंदवले नसतील त्यांनी (ए) एजीएमची सूचना व एकात्मिक अहवाल आणि (बी) रिमोट ई–व्होटींग साठी लॉगीन आयडी व पासवर्ड इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदविण्याकरिता कृपया बुधवार २३ जून, २०२१ रोजी सं. ५.०० वा. (भा.प्र.वे.) पर्वी खालील प्रक्रिया अनसरावी.

## ई-मेल ॲड्रेसेस नोंदवण्यासाठी प्रक्रिया

- ए. लिंक <u>https://tcpl.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html</u> ला भेट द्या.
- बी. ड्रॉपडाऊन मधून कंपनीचे नाव निवडा.
- सी. डीपी आयडी व क्लायंट आयडी (जर इलेक्ट्रॉनिक स्वरुपात शेअर्स धारण केले असतील)/फोलिओ क्र. आणि प्रमाणपत्र क्र. (जर प्रत्यक्षात स्वरुपात शेअर्स धारण केले असतील) भागधारकांचे नाव. पॅन. मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी सारखे संबंधित क्षेत्रातील तपशील भरावेत.
- डी. सिस्टीम ओटीपी निर्माण करून मोबाईल क्र. आणि ई-मेल आयडी वर पाठवेल.

ई.) मोबाईल क्र. आणि ई-मेल आयडीवर प्राप्त झालेला ओटीपी भरून सादर करा. कायमचा ई–मेल ॲड्रेस नोंदवण्यासाठी डिमॅट स्वरुपांत शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया ते त्यांच्या डीपीज कडे आद्यतन करावेत. प्रत्यक्ष पध्दतीने शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया ई-मेल ॲड्रेस आरटीए कडे त्यांना <u>csg-unit@tcplindia.co.in</u> येथे लिहन आद्यतन करावेत. कंपनीला तिच्या सर्व सभासदांसाठी एजीएम च्या सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर त्यांची मते देण्यासाठी रिमोट ई–व्होटींग सुविधा **('रिमोट ई**–

**व्होटींग')** पुरवतांना आनंद होत आहे. त्याशिवाय, कंपनी सभेमध्ये रिमोट ई–व्होटींग सिस्टीम मार्फत मतदानाची सुविधा सुध्दा पुरवणार आहे. एजीएम

पूर्वी रिमोट ई-व्होटींग/एजीएम मध्ये रिमोट ई-व्होटींग साठीची तपशिलवार प्रक्रिया सूचनेचा भाग असेल.

लाभांश प्राप्त करण्यासाठी बँक खाते तपशील आद्यतन करण्यासाठी प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक क्लिअरींग सर्व्हिस किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये लाभांश प्राप्त करण्यासाठी ज्यांनी त्यांचे वँक खाते तपशील आद्यतन केले नसतील त्या सभासदांनी तसे करण्यासाठी खालील निर्देश अनुसरावेत :

शेअर्स धारण

प्रत्यक्ष स्वरुपात उशिरात उशिरा ४ जून, २०२१ पर्यंत कंपनीचे आरटीए म्हणजेच टीएसआर दाराशॉ कन्सल्टंटस प्रायव्हेट लिमिटेड **('टीएसआर')** (पूर्वीचे नाव टीएसआर दाराशॉ लिमिटेड) कडे सी-१०१, १ ला मजला, २४७ पार्क, लाल बहाद्र शास्त्री मार्ग, करणारे सभासद विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००८३ येथे खालील दस्तावेजांच्या हार्ड कॉपीज पाठवा.

ए. तुमचे नाव, फोलिओ क्रमांक, संपूर्ण पत्ता आणि ज्यामध्ये लाभांश प्राप्त करायचा त्या बँक खात्याचे तपशील नम्द केलेले एक स्वाक्षरी केलेले विनंती पत्रः

i) बँकेचे नाव आणि शाखा व बँक खाते प्रकार;

ii) कोर बँकिंग सॉल्युशन्सच्या अंमलबजावणी नंतर तुमच्या बँकेने वाटलेला बँक खाते क्रमांक आणि प्रकार; iii) ११ अंकी आयएफएससी कोड;

बी. सभासदाचे किंवा संयुक्तपणे धारण केलेल्या शेअर्स च्या बाबतीत पहिल्या धारकाचे नाव असलेला मूळ रद्द केलेला धनादेश ;

सी. पॅन कार्ड ची स्व-साक्षांकित प्रत; आणि डी. कंपनीकडे नोंदवल्याप्रमाणे सभासदांच्या पत्त्याच्या पृष्ठचर्थ कोणत्याही दस्तावेजाची (जसे आधार कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, इलेक्शन आयडेन्टिटी कार्ड, पासपोर्ट) स्व-साक्षांकित प्रत

डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया त्यांच्या संबंधित डीपीज कडे त्यांचा इलेक्ट्रॉनिक बँक हकूम आद्यतन डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करणारे सभासद

इलेक्ट्रॉनिक बँक हकूमाची नोंदणी नसल्यामुळे ज्या सभासदाना इलेक्ट्रॉनिक क्लिअरींग सर्व्हिस किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून त्यांच्या बँक खात्यात थेट लाभांश प्राप्त करणे शक्य नसेल त्या सभासदांना कंपनी डिव्हीडंड वॉरंट/बँकर्स चेक/डिमांड ड्राफ्ट पाठवेल. तथापि, अशा सभासदांनी कृपया ध्यानांत ठेवावे की, टाळेबंदीची निर्बंध शिथिल झाले आणि टपाल सेवा व अन्य कामकाज नियमित सुरु झाल्यानंतरच कंपनीला डिव्हीडंड वॉरंट/बँकर्स

#### चेक/डिमांड ड्राफ्ट पाठवता येईल. लाभांशावर कर

३१ मे, २०२१

मुंबई

फायनान्स ॲक्ट, २०२० नुसार १ एप्रिल, २०२० पासून सभासदांच्या हाती पडणारे लाभांश उत्पन्न करपात्र आहे आणि विहित दराने सभासदांना प्रदान करण्यांत येणाऱ्या लाभांशामधून उद्गम कर **('टीडीएस**') कापणे कंपनीला आवश्यक आहे. टीडीएस आवश्यकतांचे पालन करणे शक्य व्हावे म्हणून, सभासदांनी कृपया शुक्रवार, ४ जून २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी ई–मेल द्वारा दस्तावेज पाठवून त्यांच्या डीपीज कडे त्यांची निवासी स्थिती, पॅन, कॅटेगरी किंवा प्रत्यक्ष पध्दतीने धारण केलेल्या शेअर्सच्या बाबतीत कंपनी/आरटीए कडे पूर्ण आणि/किंवा आद्यतन करावेत. त्याची सविस्तर प्रक्रिया कंपनीची वेबसाईट <u>https://www.tatasteel.com/media/13709/nsebse-2.pdf</u> वर उपलब्ध आहे.

> टाटा स्टील लिमिटेड सही/-पार्वथीसम कांचीनाधम कंपनी सेक्रेटरी अँड चिफ लिगल ऑफिसर (कॉर्पोरेट अँड कॉम्प्लायन्स)

> > एसीएसः १५९२१

**TATA STEEL**